

शरद सहकारी बँक लि., मंचर

बँकिंगपेक्षाही खूप काही!



नाती विश्वासाची



तंत्रज्ञान

शुवर्ण महोत्सवी
वर्षाची पंचशूत्रा



उद्दीष्टांशी एकनिष्ठता



ग्राहकाभिमुख सेवा



शिक्षण / प्रशिक्षण

५० वा वार्षिक अहवाल
सन २०२२-२०२३

संस्थापक

सुवर्ण महोत्सवाच्या अनेक सोनेरी क्षणांचे
साक्षी आम्ही अन्... सारथी तुम्ही



सहकार महर्षी

दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील (दादा)

माजी आमदार

प्रेरणारथान
स्रोत अखंड प्रेरणेचे,
प्रवर्तक पुरोगामी धोरणांचे



मा.खा. पद्मविभूषण
श्री. शरदचंद्र पवार
माजी अन्न व कृषी मंत्री, भारत सरकार



आशास्थान
वसा कणखर नेतृत्वाचा,
ध्यास जनकल्याणाचा



मा.ना.श्री. अजित पवार
उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य





सामान्यांच्या हक्कांसाठी लढणारे
झुंजार नेते



मा.ना.श्री. छगन भुजबळ
अन्न व नागरी पुरवठा मंत्री, महाराष्ट्र राज्य





कणखर मार्गदर्शक समाजहितासाठी कटिबद्ध प्रगतीसाठी वचनबद्ध



मा.ना.श्री. दिलीप वळसे पाटील
सहकारमंत्री, महाराष्ट्र राज्य





द्रष्टे नेतृत्व,
अथांग कर्तृत्व

मा.श्री. देवेन्द्र प्रकाशशेठ शहा

अध्यक्ष

खंबीर नेतृत्व अन
कार्यक्षम साथ

मा.श्री. विवेक वळसे पाटील

उपाध्यक्ष





सोनेरी किनार लाभलेले हृदयस्पर्शी क्षण

मा.ना.श्री. नरेंद्र मोदी
पंतप्रधान, भारत सरकार



मा.ना.श्री. अमित शहा
गृह व सहकार मंत्री, भारत सरकार





विद्यमान संचालक मंडळ

(सन २०२२-२०२७)



मा.श्री.दत्तात्रय थोरात



मा.श्री.शिवाजीराव लोंडे



मा.श्री.पांडूरंग पवार



मा.श्री.अशोक आदक



मा.श्री.किसन सैद



मा.श्री.किशोर दांगट



मा.श्री.सुदाम काले



मा.श्री.जयसिंग थोरात



मा.श्री.अजय घुले



मा.श्री.संतोष धुमाल



मा.श्री.प्रदिप आमुंडकर



मा.श्री.दौलत लोखंडे



मा.श्री.मारुती लोहकरे



मा.सौ.सुषमा शिंदे



मा.सौ.रूपाली झोडगे



मा.श्री.सिताराम जाधव
तज्ञ संचालक



मा.अॅड.संजय आर्विकर
तज्ञ संचालक



मा.श्री.अजित देवकर
सेवक संचालक



मा.श्री.अभय आवटे
सेवक संचालक



मा.श्री.राजेंद्र देशमुख
प्र.व्यवस्थापकीय संचालक
(दि. १८/८/२०२३ पासून)



श्रीमती ज्योत्स्ना काकडे
मुख्य कार्यकारी अधिकारी

मा. व्यवस्थापन मंडळ



मा.श्री.प्रमोद कर्नाड
अध्यक्ष



मा.श्री.देवेंद्र शहा
सदस्य



मा.श्री.विवेक वळसे पाटील
सदस्य



मा.श्री.लक्ष्मण काले
सदस्य



मा.श्री.पांडूरंग पवार
सदस्य



मा.श्री.निवृती अभंग
सदस्य

सोनेरी क्षण...





सोनेरी क्षण...



सोनेरी क्षण...

मा.ना.श्री.दिलीप वळसे पाटील साहेब हे
महाराष्ट्र राज्याच्या कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेताना..





वार्षिक सर्वसाधारण सभेची नोटीस (फक्त सभासदांकरिता)

शरद सहकारी बँक लि., मंचर या बँकेच्या सभासदांची ५० वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, दि. १७/०९/२०२३ रोजी सकाळी ठिक ११.०० वा. शिवगिरी मंगल कार्यालय, मंचर येथे खालील नमूद केलेल्या विषयांचा विचार करण्यासाठी अध्यक्ष मा. देवेंद्र प्रकाशशेट शहा यांचे अध्यक्षतेखाली आयोजित केली आहे, तरी सभेस आपण वेळेवर उपस्थित रहावे, ही विनंती.

सभेपुढील विषय

- मागील दि. २९/०९/२०२२ रोजी झालेल्या ४९ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचा वृत्तांत वाचून कायम करणे.
- सन २०२२-२३ चा वार्षिक अहवाल व वैधानिक लेखापरीक्षकांनी प्रमाणित केलेला दि. ३१/०३/२०२३ रोजीचा ताळेबंद व सन २०२२-२३ चे नफा-तोटा पत्रक स्विकृत करणे.
- सन २०२२-२३ च्या नफा वाटणीस मा.संचालक मंडळाने केलेल्या शिफारशीचा विचार करून मंजुरी देणे.
- सन २०२२-२३ मध्ये अंदाज पत्रकापेक्षा जास्त झालेल्या खर्चास मंजुरी देणे व सन २०२३-२४ च्या अंदाज पत्रकास मंजुरी देणे.
- सन २०२२-२३ च्या वैधानिक लेखापरिक्षण अहवालाची नोंद घेणे व सन २०२१-२२ च्या वैधानिक लेखापरिक्षण दोष दुरुस्ती अहवालाची माहिती घेवून तो स्विकृत करणे.
- सन २०२३-२४ साठी वैधानिक लेखापरिक्षकांची नेमणूक करणे व त्यांचा मेहनताना ठरविणे.
- सन २०२४-२५ साठी समवर्ती लेखापरिक्षकांची नेमणूक करण्याचे व त्यांचा मेहनताना ठरविण्याचे अधिकार मा.संचालक मंडळास देणेबाबत निर्णय घेणे.
- मा.संचालक मंडळ व त्यांचे नातेवाईक यांचे आपल्या बँकेतील कर्जाची सहकार कायदा कलम ७५ (२) नुसार माहिती घेणे.
- मा.संचालक मंडळाने शिफारस केलेल्या पोटनियम दुरुस्तीस मंजुरी देणे.
- बँकेच्या सेवकरचना (स्टाफिंग पॅटर्न) मध्ये व्यवस्थापकिय संचालक हे सर्वोच्च कार्यकारी अधिकारी पद व त्याचप्रमाणे बँकेच्या गरजेनुसार सेवकांची रचना व नेमणूकीस मान्यता देणे.
- वैधानिक लेखापरिक्षक यांनी प्रमाणित केलेल्या थकित कर्जखात्यांचे निर्लेखन (राईट ऑफ) करणे.
- महाराष्ट्र शासनाच्या नागरी सहकारी बँकांसाठी एकरकमी कर्ज परतफेड योजना शासन निर्णय (क्र.यु.आर.बी.-१८०७/प्र.कं.४५९ (ब) ७-स, दि.६.६.२०२२) अंतर्गत दि.३१/०३/२०२३ पर्यंत तडजोड केलेल्या थकित कर्जखात्यांच्या माहितीची नोंद घेणे.
- सदर वार्षिक सर्वसाधारण सभेतील अनुपस्थित सभासदांची रजा क्षमापित करणे.
- मा. अध्यक्षांच्या पूर्वपरवानगीने ऐनवेळी येणाऱ्या विषयांवर चर्चा करून निर्णय घेणे.

स्थळ : मंचर
दिनांक : ०९/०९/२०२३

मा.संचालक मंडळाच्या आदेशानुसार,
ज्योत्सना काकडे
मुख्य कार्यकारी अधिकारी

टिप/सुचना: -

- गणपूर्तीअभावी सभा तहकूब झाल्यास ही सभा त्याच ठिकाणी त्याच दिवशी अर्ध्या तासानंतर घेण्यात येईल. सदर सभेस गणपूर्तीची आवश्यकता असणार नाही.
- अहवालाची प्रत बँकेच्या सर्व शाखा व मुख्य कार्यालयामध्ये उपलब्ध असून बँकेच्या संकेतस्थळावर (www.sharadbank.com) देखील उपलब्ध आहे.
- वार्षिक सर्वसाधारण सभेत होणाऱ्या विषयांसंबंधी काही सूचना किंवा प्रश्न असल्यास बँकेच्या मुख्य कार्यालयास दि. ११/०९/२०२३ पूर्वी लेखी स्वरूपात किंवा adm@sharadbank.com मेल द्वारे कळवाव्यात.
- सभेस येताना नोटीसीची प्रत कृपया सोबत आणावी.
- सभासदांनी आपला पत्ता बदलला असल्यास नवीन पत्ता लेखी स्वरूपात कळवावा. तसेच आपल्या खात्यांची के.वाय.सी. पूर्तता केल्याची खात्री करावी.

स्थळ : मंचर
दिनांक : ०९/०९/२०२३

संचालक मंडळाच्या आदेशानुसार,
ज्योत्सना काकडे
मुख्य कार्यकारी अधिकारी



अध्यक्षीय मनोगत...

प्रति,
सन्माननीय सभासद बंधू भगिनींनो,



बँकेच्या सुवर्णमहोत्सवी ५० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने आपण उपस्थित राहिला आहात या बद्दल मी आपले सर्वांचे आपणा सर्वांचे स्वागत करतो व मनपूर्वक आभार मानतो.

बँकेचे संस्थापक सहकारमहर्षी दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील (दादा) यांना विनम्र अभिवादन! आपण आपल्या बँकेची पन्नास वर्षे यशस्वीरित्या पूर्ण करत आहोत, हे सांगताना मला अलौकिक आनंदाची अनुभूती होत आहे. ह्या सर्व प्रवासात आपण आमच्या सोबत अखंडपणे पाठीशी उभे राहिलात त्यामुळेच आपण आजचा आनंद साजरा करत आहोत, याचा मला सार्थ अभिमान आहे.

सहकारमहर्षी दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील उर्फ दादा यांनी अनेक मान्यवरांचे सहकार्याने सर्व सामान्य नागरीक. शेतकरी, कष्टकरी यांना आर्थिक सहाय्य करून त्यांचे जीवनमान उंचावण्याचे दृष्टीने दि.२५/०४/१९७४ साली बँकेची स्थापना केली. भारतीय रिझर्व्ह बँकेकडून बँकिंग व्यवसाय करण्याचा परवाना डिसेंबर १९७६ मध्ये बँकेस प्राप्त झाला आहे. आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा झाल्यानंतर निवडणूका होवून संचालक मंडळ अस्तित्वात येवून बँकेचे कामकाज पुढे सुरु राहिले.

आपल्या सर्वांचे मार्गदर्शक मा.ना.दिलीपरावजी वळसे पाटील सो. यांचे महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री म्हणून नुकतेच सुत्रे स्वीकारल्याबद्दल सर्व सभासदांच्या वतीने मी त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो.

आपणा सर्वांचे श्रद्धास्थान आदरणीय मा.ना.दिलीपराव वळसे पाटील साहेब, सहकार मंत्री, महाराष्ट्र राज्य यांचे बहुमोल मार्गदर्शन, संचालक मंडळाचे सहकार्य, सभासद, ग्राहक हितचिंतक यांचा संस्थेवरील अतूट विश्वासामुळे आपली बँक उत्तरोत्तर प्रगती करीत आहे.

दि.३०/०८/२०२३ रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर मा.शक्तीकांत दास यांनी महाराष्ट्रातील अग्रगण्य असणाऱ्या निवडक सहकारी बँकांची परिषद आयोजित केली होती, त्यामध्ये आपल्या बँकेचा समावेश केला होता. त्यात उपस्थित राहण्याचे भाग्य आम्हास मिळाले. त्यामध्ये गव्हर्नर यांचेसह रिझर्व्ह बँकेचे सर्व संचालक यांनीही मार्गदर्शन केले.

भारतीय रिझर्व्ह बँकेने नागरी सहकारी बँकांचे ठेवीनुसार वर्गीकरण केले असून, आपली बँक सध्या लेव्हल-३ मध्ये आहे. आजमितीस आपल्या बँकेच्या रु.१,४२५ कोटी ठेवी व रु.१,००० कोटी कर्ज असा एकूण व्यवसाय रु.२,४२५ कोटी पर्यंत आहे. चालू अहवाल वर्ष अखेर व्यवसाय रु.३,००० कोटीचे पुढे जाईल असे नियोजन केले आहे. आपल्या सहकार्याने ते नक्कीच पूर्ण होईल यामध्ये शंका नाही. मार्च २०२७ अखेर बँकेच्या ठेवी रु.५,००० कोटी व कर्ज रु.३,२०० कोटी असा रु.८,२०० कोटी व्यवसाय होईल असे व्हीजन २०२७ डॉक्युमेंट तयार केले आहे. कोणतेही उद्दीष्टे गाठण्याकरिता एक रोड मॅप तयार करणे व ठरावीक कालावधीमध्ये त्याचा आढावा घेणे हे उत्तम व्यावसायीकाचे लक्षण आहे. आणि ते साध्य करण्यासाठी आम्ही आपल्या सहकार्याने तयार आहोत.

सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त बँकेने खातेदारांकरिता शरद सुवर्णमहोत्सवी ठेव योजना सारखी एक सुरेख योजना जाहिर केली आहे, सदर योजनेत १३ महिने कालावधीकरिता ८.५५% दसादशे व्याजदर जाहिर केला आहे.

योजना सुरु झाल्यापासून आजपर्यंत रु.१५० कोटी ठेवी संकलित झाल्या आहेत.

तरुणांना, युवकांना व्यावसायभिमूख बनवणेकरिता अत्यंत कमी व्याजदरामध्ये आपले बँकेने शरद प्रगती योजना सुरु केली आहे. रु.२५.०० लाखापर्यंतचे कर्ज ४८ तासांमध्ये उपलब्ध करणेकरिता बँकेची यंत्रणा सज्ज आहे. जवळपास २५० उद्योजकांना महाराष्ट्र राज्य सरकारच्या मा.अण्णासाहेब पाटील महामंडळातील व्याज परतावा सवलतीचा लाभ घेतला आहे व स्वतःचे पायावर उभे राहिले आहेत. या व्यतिरिक्त एमएसएमई अंतर्गत उद्योगांना बँकेने आर्थिक पाठबळ दिले आहे.

बँकेने सामान्य नागरीक, शेतकरी बंधूकरिता छोट्या व्यावसायांकरिता विविध योजना जाहिर केल्या आहेत. शेतकरी वर्गाकरिता शेत तळे तयार करणे, हरितगृह उभारणी करणे, हार्व्स्टर, ट्रॅक्टर खरेदी, शेतीकरिता अवजारे, साहित्य खरेदी करणे, शेतीमध्ये पाईपलाईनची व्यवस्था करणे, जमीनीची मशागत करणे, याकरिता कर्ज पुरवठा केलेला आहे. शेती व्यवसायास पुरक असे व्यवसाय उदा.कुक्कुटपालन, गार्ड-म्हशी खरेदी व गोठा तयार करणे, पोल्ट्री व्यवसाय सुरु करणे, याकरिताही अर्थसहाय्य केले आहे.

सामान्य नागरिकांकरिता सोन्याचे दागिने तारण घेवून कर्ज योजना राबविलेली आहे. अडचणीचे वेळेस खात्रीने आपली गरज अगदी कमीत कमी वेळेमध्ये दरमहा ०.७५% दराने पूर्ण करणेकरिता कर्ज सुविधा सुरु असून, त्याचा लाभ अनेक खातेदारांनी घेतलेला आहे.

आपल्या बँकेने व्यावसायीक वाहने, एसी कंटेनर, आरएमसी प्लॅट उभारणी, बॅटरीवर चालणारी चारचाकी/दुचाकी वाहन खरेदी करिता कमीत कमी व्याजदरा मध्ये कर्ज सुविधा उपलब्ध केलेली आहे व त्यास ४८ तासामध्ये मंजूरी देण्यात येते.

वास्तविक सभासदांनी आपले कर्ज नियमित भरणे बँकेच्या आर्थिक सुदृढतेच्या दृष्टीने हितकारक ठरते. अनुत्पादक कर्जावरील तरतुदी जितक्या कमी तितका बँकेचा नफा अधिक राहिल. कर्ज परतफेड वेळेत झाल्यास एकूणच बँकेच्या अनेक आर्थिक परिमाणांवर त्याचा सकारात्मक परिणाम दिसेल.

नियमित कर्ज भरणाऱ्या कर्ज खातेदारांचे मी विशेष आभार मानतो. यापुढेही सर्व सभासद व कर्जदार यांचे सहकार्य अपेक्षित आहे. भविष्यात अनुत्पादक कर्जांचे प्रमाण कमी करणेसाठी व्यवस्थापनाकडून योग्य नियोजन व धोरणात्मक निर्णय घेतले जातील. आणि आपण सर्वजण त्यास साथ देतील याचा मला विश्वास आहे.

चालू अहवाल वर्षी बँकेच्या गुलटेकडी शाखेचे नूतन वास्तूमध्ये दि.०१/०४/२०२३ पासून स्थलांतर केले आहे. या नवीन जागेमध्ये सध्याचे ग्राहकांबरोबर नवीन ग्राहकही जोडले गेले आहेत. त्यामुळे शाखेच्या व्यवसायामध्ये वाढ झाली आहे. बँकेने गुलटेकडी शाखेत टी.डी.एस. विभाग स्वतंत्रपणे कार्यरत केला आहे. मुख्य कार्यालयात CTS Clearing, ECS/ACH डेबिट-क्रेडिट/ NEFT/RTGS व्यवहाराच्या स्वतंत्रपणे यंत्रणा कार्यरत आहेत. बँकेची एकूण २० अटीएम केंद्रे आहेत. बँकेच्या गुलटेकडी,



मलठण, वाडा, कोपरखैरणे, वाघोली या ठिकाणी नवीन एटीएम केंद्रे सुरु केली आहेत. अटीएम कार्डद्वारे POS/ECOMM सेवा, मोबाईल बँकिंग, UPI, SMS सेवा ग्राहकांना दिल्या जातात. पिम्मी कलेक्शन लॉकर सुविधा ग्राहकांना दिल्या जात आहेत. त्याचा आपण मोठ्या प्रमाणावर वापर कराल ही अपेक्षा आहे.

सन २०१६ मध्ये बँकने विमा कार्पोरेट एजन्सी घेतली आहे. बँक विमा कार्पोरेट एजन्सी म्हणूनही खउखउख डेलरीव General Insurance Company Limited च्या माध्यमातून विमा व्यवसाय करत आहे. बँकने एजन्सीच्या माध्यमातून भीमाशंकर सहकारी साखर कारखाना लि.दत्तात्रयनगर, पराग शुरग प्रा.लि., आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघ, अनुसया महिला पतसंस्था, तालुक्यातील इतर पतसंस्था इ. संस्थामधील सेवकांना आरोग्य विमा तसेच पी.ए. पॉलिसीच्या सुविधा दिल्या आहेत. भविष्यात हा व्यवसाय व्यापक करण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील राहून

आर्थिक वर्षात व्यवसायातून बँकेस रु.१०.०० लाख नफा कमिशनद्वारे मिळाला आहे. आणि भविष्यात त्यामध्ये उत्तरोत्तर वाढ होत जाणार आहे. बँकिंग व तंत्रज्ञान हे परस्परशंशी संलग्न आहेत. बँकिंग क्षेत्रात सातत्याने तंत्रज्ञानात अत्याधुनिक सुधारणा होत आहेत. त्यानुसार अद्यावत व सुरक्षित तांत्रिक सुविधांचा अवलंब करणे बँकांना यापुढे आवश्यक आहे. त्यास अनुसरून डिजिटल चॅनेलच्या माध्यमातून बँक व ग्राहक यांच्यातील होणाऱ्या आर्थिक व्यवहारांची काळजी बँक घेत असून त्यास अनुसरून सायबर सुरक्षेच्या धोरणाचा अवलंब गांभीर्याने करत आहे. सायबर गुन्ह्यांचे दुष्परिणाम टाळण्यासाठी बँक भारतीय रिझर्व्ह बँकेच्या सर्व मार्गदर्शक सुचनांचे तंतोतंत पालन करण्याचा प्रयत्न करत आहे.

भविष्यात बँकेच्या व्यावसायिक व आर्थिक प्रगतीचा आलेख उंचावत असताना बँकेस विविध आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे. आपले सर्व संचालक यासाठी कटिबद्ध आहेतच. बँकेविषयी आपले प्रेम, विश्वास व सहकार्यानेच भविष्यातील वाटचाल प्रभावीपणे सुरु राहणार आहे



दि.३१ मार्च, २०२३ अखेरच्या सांपत्तिक स्थितीचा आढावा.

१. सभासद :- दिनांक ३१ मार्च, २०२२ अखेर एकूण सभासद संख्या २६३५६ होती. अहवाल वर्षात नवीन सभासद २५४८ झाले आहे. ६७१ सभासद राजीनामा वा मयत यामुळे दि.३१ मार्च, २०२३ अखेर बँकेची एकूण सभासद २८२३३ आहे. गतवर्षाच्या तुलनेत सभासद संख्येमध्ये १८७७ ने निव्वळ वाढ झाली आहे. तर नाममात्र सभासद संख्या १६७३ आहे. नाममात्र सभासद संख्येचे एकूण सर्वसाधारण सभासद संख्येशी प्रमाण ५.९२% आहे.

२. भाग भांडवल:- दि.३१/०३/२०२३ अखेर बँकेचे अधिकृत भाग भांडवल रक्कम रु. ७५ कोटी असून प्रति भाग दर्शनी किंमत रु. १००/- आहे.

वसुल भाग भांडवल:- दि.३१/०३/२०२२ अखेर बँकेचे एकूण वसुल भाग भांडवल रु.४३.३१ कोटी होते. अहवाल कालावधीत बँकेच्या वसुल भागभांडवलामध्ये रु.२.७५ कोटीने वाढ झालेली असून, दि.३१/०३/२०२३ अखेर बँकेचे एकूण वसुल भाग भांडवल रु.४६.०६

कोटी आहे. अहवाल कालावधीत भाग भांडवलातील वाढ ६.३५% दर्शवित आहे.

३. राखीव व इतर निधी:- रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे मार्गदर्शक सुचनाप्रमाणे तसेच आवश्यकतेप्रमाणे बँक आपल्या होणाऱ्या नफ्यातून तसेच नफा विभागणीतून विविध तरतुदी करत असते. तरतुदीमुळे बँकेचा आर्थिक पाया भक्कम होऊन जोखीम कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. राखीव व इतर निधीचा आर्थिक प्रभाव बँकेचे अनुत्पादक कर्ज प्रमाण, भांडवल पर्याप्तता प्रमाण, तसेच निव्वळ संपत्तीवर होतो. बँकेच्या सक्षमतेच्या दृष्टीने राखीव व इतर निधी मधील तरतुदी हितावह ठरतात.

गत वर्षातील नफा विभागणीतून राखीव व इतर निधीमध्ये वाढ रु.३२.४३ कोटीची वाढ झाली आहे. अहवाल वर्षात बँकेने नफा तोटा खाती अनुत्पादक कर्जापोटी रु.१९.६५ कोटी तसेच गुंतवणूक घसारा पोटी रु.३.४० कोटी तरतुदी केल्याने इतर निधीमध्ये वाढ झालेली आहे.

दि.३१ मार्च, २०२२ अखेर बँकेचे एकूण राखीव व इतर निधी रु.१२७.६९ कोटी होते. अहवाल वर्षात नफा विभागणी व आवश्यकतेप्रमाणे केलेल्या तरतुदीमुळे राखीव व इतर निधीमध्ये रु.३२.४३ कोटीने वाढ झाली आहे.

दि.३१ मार्च २०२३ अखेर बँकेचे एकूण राखीव व इतर निधी रु.१६०.१२कोटी आहेत. अहवाल कालावधीत राखीव व इतर निर्धीमधील वाढ २५.४०% दर्शवित आहे.

४. ठेवी:- दि.३१/०३/२०२२ अखेर बँकेच्या एकूण ठेवी रु.१२६४.९१ कोटी होत्या. अहवाल वर्षातील ठेवीमध्ये वाढ रु.११३.९३ कोटी (९.०१%) आहे. दि.३१ मार्च, २०२३ अखेर बँकेच्या एकूण ठेवी रु.१३७८.८४ कोटी आहेत. दि.३१/०३/२०२३ अखेर बँकेच्या कासा ठेवी (चालू ठेवी व बचत ठेवी)रु.२४८.१३ कोटी असून एकूण ठेवींशी त्यांचे प्रमाण १८% आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे निर्देशाप्रमाणे ठेवीदारांची रक्कम रु.५.०० लाख पर्यंतच्या ठेवी संरक्षित केल्या आहेत. Deposit Insurance and Credit Guarantee Corporation (DICGC) कडे बँकेकडून सहामाही पद्धतीने रु.१.८२ कोटी विमा हप्ता भरला आहे.

ठेवीदारांचे ज्या बचत व चालू ठेव खात्यांवर दोन वर्षे नियमित व्यवहार होत नाहीत अशा खात्यांची Dormant A/C म्हणून वर्गवारी केली जाते. खातेदारांना अशा खात्यांची पुन्हा के.वाय.सी. बाबतची पूर्तता करून खात्यावरील व्यवहार नियमित करता येतात.

त्याचप्रमाणे ज्या ठेव खात्यांमध्ये १० वर्षे व त्यापेक्षा अधिक काळ व्यवहार नाहीत, अशा Non operative खात्यांवरील रक्कम रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे निर्देशाप्रमाणे DEAF विभागाकडे दरमहा वर्ग केल्या जातात. बँकेने दि.३१/०३/२०२३ अखेर रु.०.९७ कोटी वर्ग केले आहेत. अशा ठेव खातेदारांच्या मागणीप्रमाणे सदर ठेव खात्यावरील रक्कम खातेदारांस केवायसी पूर्तता करून सव्याज ठेव जमा दिली जाते.

५. कर्जे:- कर्ज मंजूर करताना बँक कर्जदाराची पत, व्यवसाय, तारण मालमत्ता, कर्ज परतफेड क्षमता इ.निकषांचा विचार करत असते. कर्ज मंजूरीकरिता बँक क्रेडीट रेटिंग पद्धतीचा अवलंब करत आहे, त्यामुळे कर्जाची चांगली गुणवत्ता राखण्यास मदत होवू शकेल.

दि.३१/०३/२०२२ अखेर बँकेची एकूण कर्जे रु. ८९८.०० कोटी होती. अहवाल वर्षांमध्ये कर्ज व्यवहारात निव्वळ वाढ रु.९१.६० कोटी झाली. दि.३१/०३/२०२३ अखेर कर्ज येणे बाकी रु.९८९.६० कोटी आहे. अहवाल कालावधीत येणे कर्जातील वाढ १०.२०% दर्शवित आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे निर्देशानुसार अग्रक्रम क्षेत्र (Priority Sector) कर्जाचे हे प्रमाण ७५% व आर्थिक दुर्बल घटक (Weaker Section) कर्जाचे प्रमाण ११.५०% असणे आवश्यक आहे. अहवाल वर्षात एकूण रु.९८९.६० कोटी पैकी रु.६९१.७८ कोटी (६९.९१%)कर्जे ही अग्रक्रम क्षेत्र (Priority Sector) तील कर्जे असून रु.११५.१८ कोटी (११.६४%) कर्ज आर्थिक दुर्बल घटक (Weaker Section) यांना दिलेली आहेत.

दि.३१ मार्च, २०२२ अखेरच्या अग्रक्रम क्षेत्र कर्ज पुरवठ्यापैकी Marginal and Small Farmer यांना वितरीत केलेल्या कर्जापैकी रु.१०.०० कोटी अग्रक्रम कर्जे एच.डी.एफ.सी. बँकेस वायदा पद्धतीने विक्री केलेली असून त्यापोटी बँकेस रु.१८.०० लाख उत्पन्न मिळाले आहे.

६. एन.पी.ए.:- भारतीय रिझर्व्ह बँकेच्या दि.१ डिसेंबर २०२२ रोजीच्या अधिसूचनेनुसार नागरी सहकारी बँकांचे आर्थिक दृष्ट्या सुदृढ आणि सुव्यवस्थित (FSWM) वर्गीकरणबाबतचे सुधारित नियमानुसार निव्वळ

एनपीए प्रमाण ३% पेक्षा जास्त नसावे असे निर्देश आहेत. यासाठी सर्व सभासद कर्जदार यांचे सहकार्य अपेक्षित आहे.

दि.३१/०३/२०२३ अखेर एकूण अनुत्पादक कर्जे रु.१२३.७७ कोटी आहे. गतवर्षापेक्षा ढोबळ अनुत्पादक कर्जांमध्ये रु.१३.५० कोटीने वाढ झालेली आहे. एकूण येणे कर्जांशी ढोबळ अनुत्पादक कर्जांचे प्रमाण १२.५१% व निव्वळ अनुत्पादक कर्जांचे प्रमाण ३.१२% आहे. आर्थिक वर्षात बँकेने अनुत्पादक कर्जापोटी रु.१६.६५ कोटी तरतूद केली आहे.

७. गुंतवणूक:- बँकिंग रेग्युलेशन अॅक्ट १९४९ कलम १८ व २४ मधील तरतुदीस अधीन राहून बँकेने रोखता व तरल जिंदगीचे प्रमाण पुर्णतः राखले असून भारतीय रिझर्व्ह बँकेने सूचित केलेल्या मार्गदर्शक निर्देशांचे पालन करून उपलब्ध निधीची योग्य गुंतवणूक केली आहे. बँकेने गुंतवणूकीबाबत सर्व वैधानिक पत्रके मा.लेखापरिक्षकांच्या दाखल्यासह वेळोवेळी पाठविली आहेत. दि.३१/०३/२०२३ अखेर बँकेची एकूण गुंतवणूक रु.४२४.२४ कोटी आहेत. ३१ मार्च, २०२३ अखेर गुंतवणूकीवरील सरासरी परतावा ६.३४% मिळाला आहे.

८. नफा विभागणी:- दि.३१/०३/२०२३ अखेर बँकेचा ढोबळ नफा रु.३७.१४ कोटी असून, बँकेने सर्व तरतुदी (प्राप्तीकर/निधी तरतुदी इ.) केल्यानंतर बँकेस निव्वळ नफा रु.१०.१० कोटी झाला आहे. मा.संचालक मंडळाने नफा विभागणी खालील प्रमाणे करावी अशी मा. सर्वसाधारण सभेस शिफारस केली आहे.

नफा विभागणी

अ.क्र.	तपशिल	नफ्याशी टक्केवारी	रक्कम रूपये
१	राखीव निधी	२९.९१%	३,०१,९७,५८५.२१
२	इमारत निधी	१९.८१%	२,००,००,०००.००
३	गुंतवणूक चढ-उतार निधी	९.९०%	१,००,००,०००.००
४	लाभांश समानीकरण निधी	२.४८%	२५,००,०००.००
५	सभासद कल्याण निधी	१.९८%	२०,००,०००.००
६	सहकार शिक्षण व प्रशिक्षण निधी	१.९८%	२०,००,०००.००
७	लाभांश ८% (प्रॉरेटा प्रमाणे)*	३३.९४%	३,४२,६९,७९९.००
	एकूण निव्वळ नफा	१००%	१०,०९,६७,३८४.२१

(*भारतीय रिझर्व्ह बँक, मुंबईचे मान्यतेचे अपेक्षेवर)

९. निव्वळ संपत्ती:- दि.३१ मार्च, २०२३ अखेर बँकेची निव्वळ संपत्ती रु.९०.३३ कोटी आहे.

१०. भांडवल पर्याप्तता प्रमाण:- दि.३१ मार्च, २०२३ अखेर बँकेचे भांडवल पर्याप्तता प्रमाण १२.०२% आहे. रिझर्व्ह बँकेच्या कमीत कमी ९% च्या निकषाच्या तुलनेत हे प्रमाण समाधानकारक आहे.

११. खेळते भांडवल:- दि.३१ मार्च, २०२३ अखेर बँकेचे खेळते भांडवल रु.१६०३.९८ कोटी असून गतवर्षाच्या तुलनेत खेळत्या भांडवलामध्ये रु.१२५.७८ कोटीने (८.५१%) वाढ झाली आहे. निव्वळ नफ्याचे खेळत्या भांडवलाशी प्रमाण ०.६३% आहे.



१२. लेखापरिक्षण:-बँकेच्या शाखांच्या दैनंदिन कामाकाजावर नियमित देखरेख व नियंत्रण हा प्रभावी व्यवस्थापनाचा भाग आहे. याकरिता मुख्य कार्यालयात बँकेने ऑडीट व तपासणी विभाग कार्यरत आहे. त्याचप्रमाणे वेळोवेळी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच वरिष्ठ अधिकारी सर्व शाखांना भेटी देऊन कामकाजाचा प्रत्यक्ष आढावा घेत आहे. शाखा व्यवस्थापन व कामकाजाबाबत सूचना तथा मार्गदर्शन करतात. शाखानिहाय मुख्य कार्यालयात शाखांचा आर्थिक स्थितीचा तिमाही आढावा शाखाधिकारी यांचेकडून घेतला जातो.

i. भारतीय रिझर्व्ह बँक तपासणी:- बँकेची दि.०१/०४/२०२१ ते ३१/०३/२०२२ या कालावधीची तपासणी भारतीय रिझर्व्ह बँक मुंबई, पर्यवेक्षण विभागाकडून झाली असून बँकेस तपासणी अहवाल प्राप्त झाला आहे. तपासणी अहवालातील त्रुटी/दोषांची पुर्तता विहित कालावधीत करून पुर्तता अहवाल भारतीय रिझर्व्ह बँकेस पाठविणेत आलेला आहे.

ii. वैधानिक लेखापरिक्षण:- आर्थिक वर्ष २०२२-२३ चे वैधानिक लेखापरिक्षण मे. दॅशपांडे अॅन्ड मॅंडीज, पुणे यांनी केले असून लेखापरिक्षण अहवाल बँकेस सादर केला आहे. मा.लेखापरिक्षक यांनी बँकेच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले असून बँकेस "A" वर्ग दिला आहे. मी बँकेचे संचालक मंडळ सभा व सभासदांच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करतो. अहवालातील दोष दुरुस्तीची पुर्तता करून विहित कालावधीमध्ये दोष दुरुस्ती अहवाल सहकार विभागाकडे पाठविण्यात येईल.

iii. समवर्ती लेखापरिक्षण:- आर्थिक वर्ष २०२२-२३ चे समवर्ती लेखापरिक्षण मे.बी.बी. थोरात अॅन्ड असोसिएट्स, पुणे, मे.दिलीप डी.कटारे, राजगुरुनगर, मे.योगेश तनपुरे अॅन्ड असोसिएट्स, चाकण, मे.लुणावत अॅन्ड असोसिएट्स, औरंगाबाद यांनी केले असून वेळोवेळी बँकेस मौलिक मार्गदर्शन व शाखा कामकाजाबाबत सूचना केल्या आहेत.

iv. कर लेखापरिक्षण:- बँकेचे कर लेखापरिक्षण मे. गुंड गावडे आणि कंपनी, पुणे यांनी केले असून त्यांनी वेळोवेळी सहकार्य व मौलिक मार्गदर्शन केले आहे.

v. अंतर्गत लेखापरिक्षण:- बँकेच्या सर्व शाखांचे तिमाही अंतर्गत लेखापरिक्षण बँकेच्या ऑडीट व तपासणी विभागामार्फत केले जाते. बँक कामकाजात सुसूत्रता व नियमितपणा व अचूकता आणण्याच्या दृष्टीने विभागाचे कामकाज उल्लेखनीय आहे.

vi. स्टॉक लेखापरिक्षण:- बँकेचे स्टॉक लेखापरिक्षण मे.अ.बी.थोरात अॅन्ड कंपनी, पुणे यांनी केले आहे.

१३. नेमणूक:- बँकेने दि.१७/०८/२०२३ पासून प्रभारी व्यवस्थापकिय संचालक म्हणून मा.श्री.राजेंद्र ज.देशमुख साो. यांची नेमणूक केली आहे. त्यांचे सहकारातील प्रदीर्घ अनुभवाचा फायदा व मार्गदर्शन बँकेच्या प्रगतीस लाभदायक ठरेल याबाबत शंका नाही.

१४. संचालक मंडळ व समिती सभा:- बँकेची ध्येय धोरणे व प्रशासकीय निर्णयाची अंमलबजावणी तत्परतेने व्हावी याकरिता संचालक मंडळ नेहमीच प्रयत्नशील असते. संचालक मंडळ सभा व समिती सभा नियमित घेतल्या जात असून, मा.संचालक मंडळाने या सभांमध्ये सहभागी होवून कार्यक्षम बँक व्यवस्थापनाकरिता वेळोवेळी मार्गदर्शन व सहकार्य दिले आहे. अहवाल वर्षात बँकेच्या संचालक मंडळ सभा १३, कार्यकारी समिती ६, कर्ज समिती

सभा ११, कर्ज वसुली सभा-७, गुंतवणूक समिती सभा-४, ऑडीट समिती सभा-६, आय.टी.समिती सभा-४, देखरेख समिती सभा-१, एकरकमी कर्ज परतफेड समिती मंडळ- ५, अॅसेट लायबिलिटी मॅनेजमेंट समिती सभा-४ या प्रमाणे सभांचे कामकाज झाले आहे.

१५. व्यवस्थापकीय मंडळ:- अहवाल कालावधीत व्यवस्थापकिय मंडळाच्या ८ सभा झाल्या असून व्यवस्थापकीय मंडळातील सर्व सदस्याचे बँकेच्या कामकाजाच्या दृष्टीने मा.संचालक मंडळास वेळोवेळी सल्ला व मार्गदर्शन लाभले आहे.

१६. आभार:- बँकेचे सर्व सभासद, हितचिंतक, सल्लागार येनकेन प्रमाणे बँकेच्या हितास सहाय्य करणारे हितचिंतक यांचे देखील आभार मानतो. भारतीय रिझर्व्ह बँक, मुंबई येथील तपासणी अधिकारी तसेच इतर संबंधित विभागातील सर्व सन्माननिय अधिकारी, बँकेचे वैधानिक लेखापरिक्षक मे.देशपांडे अॅन्ड मॅंडीज, समवर्ती लेखापरिक्षक मे.बी.बी.थोरात आणि कं. व इतर चार्टर्ड अकाउंटंट यांचेदेखील आभार मानतो. मा.सहकार आयुक्त, सहनिबंधक, उपनिबंधक यांचे मी आभार मानतो.

बँकेचे उपाध्यक्ष श्री.विवेक वळसे पाटील, सर्व संचालक व तज्ञ संचालक यांचे देखील मी आभार मानतो. बँकेचे व्यवस्थापक मंडळाचे अध्यक्ष, मा.श्री.प्रमोद कर्नाड व सर्व व्यवस्थापक मंडळ सदस्य यांचे देखील मी आभार मानतो बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती ज्योत्सना काकडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री.वसंत कुलकर्णी, प्रभारी उप मुख्य कार्यकारी अधिकारी, श्री.सुनिल दणाईत, सर्व विभाग प्रमुख तसेच सर्व अधिकारी व सेवक वर्ग यांचे मी अभिनंदन करतो.

बँकेस नेहमीच सहकार्य करणारे सर्व पत्रकार, मिडिया रिपोर्टर, कायदे सल्लागार, मुल्यांकन सल्लागार, सर्व सराफ, या सर्वांचे मी आभार मानतो.

१७. समारोप:- आपणांस विनंती करतो की, बँकेचा मार्च २०२२-२३ चा ताळेबंद, नफा-तोटा पत्रक, नफा विभागणी, पोटनियम दुरुस्ती, इतर विषयांस व अहवालास मान्यता मिळावी, अशी आपणांस विनंती करतो.

आपणांस खूप खूप धन्यवाद व शुभेच्छा!

आपला,
देवेंद्र प्रकाशशेट शहा
अध्यक्ष

शरद सहकारी बँक लि., मंचर सुवर्णकाळ - १९७४-२०२४



आंबेगाव तालुका हा डोंगर दर्याचा, खडकाळ, दुष्काळी. वडगाव पीर पासुन भिमाशंकर पर्यंत पुर्व - पश्चिम पसरलेला तालुका म्हणून ओळखला जातो. पश्चिम भागात पावसाळ्यात भरपूर पाऊस, तर उन्हाळ्यात व्यायला पाणी नाही. पुर्वभाग हा तर सर्व पर्जन्य छायेचा प्रदेश. पावसाचे प्रमाण अतिशय कमी, असा हा तालुका. १९६७ साली सहकारमर्षी दत्तात्रय गोविंद वळसे पाटील उर्फ दादांच्या रुपाने तालुक्याला एक जिद्दी व दुरदर्शी नेतृत्व लाभले. १९७२ च्या दुष्काळाने शेतकऱ्यांची कंबर मोडली, संसार उद्वस्त झाले ही बाब दादांना खुपच खटकली. यातून त्यांनी डिभा धरणाच्या उभारणीचा संकल्प सोडला. शेतकरी हा आपल्या शुल्लक आर्थिक गरजा देखील पुर्ण करू शकत नाही. बऱ्याच वेळा तो सावकारी पाशात अडकतो. त्यामुळे त्याला भोगावे लागणारे दुःख, वेदना हे दादांनी जवळून पाहिले हे सारे दुःख सहकाराच्या माध्यमातून दूर करण्यासाठी, शेतकऱ्यांची आर्थिक सोय होण्यासाठी त्यांनी बँक उभारणीचा घाट बांधला. तेव्हा दादांनी बँकेला शरद पवार साहेबांचे नाव देण्याचा संकल्प सोडला. त्यानुसार त्यावेळचे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. शरदचंद्रजी पवार साो. यांच्याशी चर्चा करुन त्यांच्या संमतीने बँकेला त्यांचे नाव देण्यात आले. दुष्काळी परिस्थितीतही रू.१.०० लाखापेक्षा जास्त भांडवल उभारुन, बँकेचे रजिस्ट्रेशन मा. जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, पुणे यांनी दि.२५/०४/१९७४ रोजी केले. भाग भांडवलाची पुर्तता केल्यानंतर बँकेला दि.२३/१२/१९७८ रोजी रिझर्व बँकेकडून बँकिंग लायसेन्स (परवाना) मिळाला.

सुरुवातीच्या काळात बँकेची फारशी प्रगती झाली नाही. तथापी ग्रामीण भागातील परिस्थितीचा विचार करता या भागातील शेतकरी व्यापारी वर्गाना आवश्यकतेप्रमाणे कर्ज वाटप करण्यात आले. शेती सपाटीकरण, बी-बियाणे खरेदी, ट्रॅक्टर खरेदीसाठी, तसेच सर्व सामान्यांच्या किरकोळ गरजा पुरविण्यासाठी जामीनकी कर्जाचा वेळेवर पतपुरवठा करण्यात येवून, बँकेच्या माध्यमातून बऱ्याच लोकांचे आर्थिक जीवनमान उंचावण्यास बँकेने मदत केली आहे.

१९९० साली मा.शरद पवार साो. यांच्या आर्शिवादाने तालुक्याला एक तरुण तडफदार उमदे नेतृत्व मा.ना.दिलीपरावजी वळसे पाटील यांच्या रुपाने मिळाले आहे. त्यांनी संपुर्ण तालुक्याचा कायापालट केला आहे. एकमेव वरदान ठरलेल्या घोडनदीवर मोठ्या धरणांचे काम पुर्ण असुन नदीवर अनेक कोल्हापुर पद्धतीचे बंधारे आहेत, त्यामुळे संपुर्ण तालुका 'सुजलाम् सुफलाम्' झालेला आहे. शैक्षणिक, आरोग्य, शेती व कारखानदारी या सर्व क्षेत्रात तालुक्याने नेत्रदिपक प्रगती केली आहे. मा.ना.दिलीपरावजी वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाने तालुक्यातील शेतकरी, कामगार किंवा पारंपारीक व्यवसाय करणारे लघुउद्योजक यांची अर्थिक निकड पुर्ण करणारी 'शरद सहकारी बँक' ही घरची व हक्काची बँक म्हणून जनमानसात आपला लौकीक पसरवत आहे. आज तालुक्यात व तालुक्या बाहेर बँकेच्या २७ शाखा कार्यरत असून बँकेचा एकूण व्यवसाय रू.२४२५.०० कोटी इतका आहे.

विशेष बाब म्हणजे मा.श्री.शरदचंद्रजी पवार साो. यांनी दि. ११ एप्रिल, २०१४ रोजी बँकेस सदृच्छा भेट देवून, बँकेच्या कामकाजाची माहिती घेवून, बँकेने केलेल्या प्रगतीची प्रशंसा केली. बँकेच्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त करुन, तशा आशयाचा अभिप्रायही दिला जो आम्ही जतन केला आहे.

शरद सहकारी बँक म्हणजे फक्त नफा मिळविण्याच्या उद्देशाने सुरु केलेली नाही, किंवा मित्र वा नातेवाईकांच्या आर्थिक सोईसाठी चालू केलेला नाही, तर ही एक सेवा आहे. त्या समाजाची ज्यांच्यासाठी आमचे श्रद्धारथान नामदार शरद पवार साहेब अहोरात्र झटतात. त्या शेतकऱ्यांची कुठेही आर्थिक अडवणूक होऊ नये या निःस्वार्थी भावनेने आम्ही ही सेवा करत आहोत. सामान्यातील सामान्य माणूस स्वतःच्या पायावर उभा राहिला पाहिजे, ही नामदार दिलीपराव वळसे पाटील साो. यांचा आग्रह राहिला आहे. त्यास मुर्त स्वरुप देण्यासाठी आम्ही सदैव कटीबद्ध आहोत.

अशा या बँकेचे अध्यक्षपद प्रसिद्ध उद्योजक मा.श्री.देवेंद्रशेठ शहा साो. यांच्या हाती २००३ मध्ये सूपूर्द केलेनंतर बँकेने नेत्रदिपक प्रगती केली आहे. व्हिजन २०२७ अंतर्गत व्यवसाय रू. ५०००.०० कोटी व शाखा विस्तार ३७ पर्यंत नेण्याचे योजिले आहे.

सामान्य माणसाला पतवान व उद्योजक करणेसाठी बँकेने प्रोत्साहीत केले आहे. तसेच शेती तारण घेऊन शेतकरी विकास करण्यासाठी शेती व शेती पुरक कर्जपुरवठा करणारी एकमेव बँक आहे. सहकारमहर्षी मा.दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील साो. यांनी लावलेल्या रोपट्याचे आज वटवृक्षात रुपांतर झाले आहे. सर्वसामान्यांच्या आपली हक्काची बँक म्हणून बँकेचा लौकीक आपल्या अर्थ सेवेने असाच कायम राहिल हा दृढ विश्वास आम्ही आपणांस देतो.

अर्थकारण, नफा किंवा कोणताही राजकीय हेतू, सत्ताकारण विचारात न घेता समाजातील सामान्य माणूस हा संस्थेचा केंद्रबिंदू आहे. म्हणूनच बँकेने आपल्या लोगो मध्ये 'बँकिंगपेक्षाही खूप काही' हे ब्रीद वाक्य २०१३ मध्ये स्विकारले.

इतिहासाकडे दृष्टीक्षेप

- | | |
|--|--|
| १) दि.१३/११/१९७२ संस्था स्थापन करण्याच्या कामास सुरुवात | २) दि.२५/०४/१९७४ - सहकार खात्याकडे रितसर नोंदणी |
| ३) दि.२१/१०/१९७४ - रिझर्व बँकेकडे बँकिंग परवान्यासाठी अर्ज | ४) कार्यक्षेत्र सुरवातीस आंबेगाव तालुका (आता महाराष्ट्र राज्य) |
| ५) प्रथम अध्यक्ष- सहकारमहर्षी दत्तात्रय गोविंदराव वळसेपाटील (दादा) | ६) प्रथम उपाध्यक्ष- श्री. सिताराम कृष्णाजी बेंडे |
| ७) प्रथम अहवालातील बोधवाक्य - 'एकाग्रता यशोबिजम्' | ८) दि.३०/०६/१९७४ (पहिल्या वर्ष अखेरीस आर्थिक स्थिती) |

- | | | |
|------------------------------------|---------------------------------|--|
| अ) अधिकृत भागभांडवल रू. ३,००,०००/- | ब) वसुल भागभांडवल रू.१,१८,४५०/- | क) सभासद संख्या - ११७२ |
| ड) एकुण निधी रू.५,८७०/- | इ) ऑडीट वर्ग 'अ' | ई) प्रथम व्यवस्थापक - श्री. सिताराम चिमाजी भातेराव |

घटनाक्रम

- दि.१३/११/१९७२ - परिसरातील २२ प्रतिष्ठित नागरीक एकत्रीत जमा झाले.
- दि.१५/११/१९७२ - मा. जिल्हा उपनिबंधक साो. सहकारी संस्था पुणे यांच्याकडे पत्रव्यवहार केला.
- दि.१८/११/१९७२ - मुख्य प्रवर्तकांच्या नावे बँकेत खाते उघडण्यास परवानगी
- दि.२०/११/१९७२ - जिल्हा सहकारी बँकेत रू.२,१०१/- भरुन खाते उघडले.
- दि.१३/०३/१९७४ - भागभांडवल जमा करण्यास मोठ्या प्रमाणावर सुरुवात झाली.
- दि. १३/०३/१९७४ ते २३/०४/१९७४ या एक महिना १२ दिवसांच्या कालावधीत भागधारकांच्या सहकार्याने भागभांडवल १ लाख रुपयांचे वर गेले.
- दि.२३/०४/१९७४ - बँकेने प्रकरण मा. उपनिबंधक सहकारी संस्था पुणे यांचेकडे सादर केले.
- दि. २५/०४/१९७४ - अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर मा. जिल्हा उपनिबंधक साो. पुणे श्री. मोहन फडतरे यांनी नोंदणीकरण करुन दिले.
- अहवाल कालावधीत सहा सभा झाल्या. संचालक मंडळाने कोणत्याही प्रकारचा भत्ता घेतला नाही.



ANNEX- A PERFORMANCE HIGHLIGHTS

Name of the Bank
Registered Office Address
Registration No. & Date
No. & Date of RBI License
Area of Operation

Sharad Sahakari Bank Ltd., Manchar
 Manchar, Tal-Ambegaon, Dist - Pune. Pin Code - 410 503
 P.N.A./B.N.K./230/74 Date - 25/04/1974
 A.C.D./M.H.90 Date - 23/12/1976
 All Maharashtra State

(Rs.in Lakh)

ANNEX- A PERFORMANCE HIGHLIGHTS

Particulars	Year Ended 31.03.2023	Year Ended 31.03.2022
Number of Branches	27 + Head Office	27 + Head Office
Number of Members		
Regular	28233	26356
Nominal	1673	1848
Own Funds	20617.78	17099.77
Share Capital	4605.69	4330.69
Reserves and Surplus	16012.09	12769.08
Deposits	137883.71	126490.84
Current	6743.31	5657.53
Savings	18069.46	18761.52
Term	112803.60	101673.42
Other	267.34	398.37
Advances	98960.03	89800.38
Secured	95848.45	87782.85
Unsecured	3111.58	2017.53
Total Business	236843.74	216291.22
Priority Sector	69178.42	64496.71
% to Adjusted Net Bank Credit (ANBC)	69.91%	71.82%
Weaker Section	11518.42	11096.17
% to Adjusted Net Bank Credit (ANBC)	11.64%	12.36%
Working Capital	160398.45	144819.97
Investments	42423.62	36572.64
Borrowings	0.00	0.00
Overdue	8031.71	7511.92
% of overdue to total loan & Advances	8.12%	8.37%
Net NPAs (%)	3.12%	5.91%
Capital Adequacy (%)	12.02%	13.10%
Number of Employees	268	264
Total Income	14808.70	13743.13
Total Expenditure	13799.03	12800.92
Gross Profit	3714.85	3580.92
Less: Provisions	2305.18	2057.00
Profit Before Tax	1409.67	1523.92
Less: Income Tax	400.00	581.71
Profit after Tax carried to Balance Sheet	1009.67	942.21
Productivity per Employee	883.75	819.28
Profit per Employee	3.77	3.57
Return on Average Assets (%)	0.67%	0.68%
C.D. Ratio (%)	71.77%	66.19%
NIM (%)	4.49%	4.62%
Cost to Income Ratio (%)	49.75%	44.48%
Net Worth	9032.76	10105.95
Audit Class	"A"	"A"



दिनांक ३१ मार्च २०२३ रोजीचा ताळेबंद



दि.३१ मार्च २०२२	भाग भांडवल व देणी	दि.३१ मार्च २०२३
७५,००,००,०००.००	अधिकृत व वसुल भाग भांडवल	७५,००,००,०००.००
	प्रत्येकी रु. १००/- प्रमाणे ७५,००,००० भागात विभागलेले	
४३,३०,६८,९५०.००	१. वसुल भाग भांडवल	४६,०५,६९,९००.००
	प्रत्येकी रु. १००/- प्रमाणे ४६,०५,६९९ चे भाग	
१,२७,६९,०७,५७८.७२	२. विधी विहित गंगाजळी व इतर निधी	१,६०,९२,०९,४८६.८८
२९,८१,५६,२७६.०३	१.वैधानिक राखीव निधी	३२,३४,०४,६९२.३८
१४,४६,९५,०००.००	२.इमारत निधी	५,००,००,०००.००
१,२३,००,०००.००	३.लाभांश समानीकरण निधी	१,३३,००,०००.००
७,९५,००,०००.००	४.गुंतवणूक चढ-उतार निधी	८,६५,००,०००.००
१६,३८,४७४.००	५.सभासद कल्याण निधी	२६,३८,४७४.००
२१,९५,२६९.००	६.सेवक कल्याण निधी	७,८१,०६९.००
२०,९०,०००.००	७.सहकार शिक्षण व प्रशिक्षण निधी	२०,९०,०००.००
३,५०,०००.५०	८.धर्मादाय निधी	३,५०,०००.५०
७५,००,०००.००	९.बँक सुवर्ण महोत्सव निधी	१,००,००,०००.००
३५,००,०००.००	१०.निवडणूक निधी	-
५,००,००,०००.००	११.उत्पादित कर्ज निधी	४,००,००,०००.००
८,००,०००.००	१२.कोव्हिड १९ उत्पादित कर्ज निधी	८,००,०००.००
६,६०,००,०००.००	१३.गुंतवणूक घसारा निधी	१०,००,००,०००.००
६०,३४,८९,८२४.९९	१४.बुडित व संशयित कर्ज निधी	९५,९०,९९,४५८.००
४५,००,०००.००	१५.विशेष संशयित व बुडीत कर्ज निधी	४५,००,०००.००
८३,६०,७३५.००	१६.फेरमुल्यांकन निधी	७७,४५,७९३.००
१२,६४,९०,८३,७५८.४७	३. ठेवी (१+२+३+४)	१३,७८,८३,७०,८९६.३३
५६,५७,५२,९६७.४४	१.चालू ठेवी	६७,४३,३०,८१८.९९
१,८७,६९,५९,७५९.३९	२.बचत ठेवी	१,८०,६९,४५,५८८.४९
१०,९६,७३,४९,९४८.००	३. मुदत ठेवी	११,२८,०३,६०,९२०.००
६,५९,६४,२९७.००	१.पिग्मी ठेवी	७,६५,०३,९९५.००
१०,५३,८९,६९५.००	२.आवर्त ठेवी	१०,५३,९३,८०५.००
६,३९,८९,९६,०९८.००	३.मुदत ठेवी	७,३९,७६,२८,८६८.००
३,६७,६९,९२,०९८.००	४.पुर्न:गुंतवणूक ठेवी	३,७०,०९,९३,५३२.००
३,९८,३७,०९९.६४	४. इतर ठेवी	२,६७,३४,३६९.६५
२,०४,६७,८३५.००	१.मुदत संपलेल्या ठेवी	१,९६,९९,३७७.००
१,९३,६९,२५६.६४	२.कॅश क्रेडीट कर्ज खात्यांवरील जमा बाकी	७९,९४,९९२.६५
०.००	४. बाहेरील कर्जे	०.००
०.००	५. वसुलीसाठी पाठविलेली बीले (कॉन्ट्रा)	०.००



दिनांक ३१ मार्च २०२३ रोजीचा ताळेबंद

दि.३१ मार्च २०२२	जिंदगी व मालमत्ता येणी	दि.३१ मार्च २०२३	
५,६४,७२,०९५.००	५.स्मॉल फायनान्स बँक गुंतवणूक	३२,३३,७१,६५७.००	
५,६४,७२,०९५.००	१.सुर्योदय फायनान्स बँक	६,३५,०९,५६७.००	
०.००	२.जना स्मॉल फायनान्स बँक	५,२०,६७,५३४.००	
०.००	३.उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक	५,२०,९४,५२१.००	
०.००	४.फिनकेअर स्मॉल फायनान्स बँक	५,९९,८८,०९४.००	
०.००	५.इक्विटस स्मॉल फायनान्स बँक	५,९७,७७,५००.००	
०.००	६.उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक	५,२०,९४,५२१.००	
०.००	६.कार्पोरेट बॉन्ड गुंतवणूक	९०,९५,९०,०००.००	
०.००	१.९.६२% आंध्र प्रदेश स्टेट	५,०७,५५,०००.००	
०.००	२.९.६२% आंध्र प्रदेश स्टेट	५,०७,५५,०००.००	
५,०५,०००.००	७.सहकारी संस्थांच्या भाग भांडवल गुंतवणूकी	५,०५,०००.००	
५,०००.००	१.एम.एस.सी.बँक, मुंबई	५,०००.००	
५,००,०००.००	२.पुणे जिल्हा मध्य.सह.बँक लि.,पुणे	५,००,०००.००	
८,९८,००,३७,८९४.५६	३.कर्जे		९,८९,६०,०२,८९९.९३
८,७७,८२,८५,०६६.५६	अ.सुरक्षित कर्जे	९,५८,४८,४५,३५७.६३	
२,९०,९२,२४,५८८.५८	१.कॅश क्रेडीट कर्ज	२,७६,८५,०४,३४०.६४	
२३,५६,६५,९८६.००	२.ठेव तारण कर्ज	२६,८२,७७,६९९.००	
९९,७२,६५,४८०.००	३.सोने तारण कर्ज	९८,९८,८७,००९.००	
९९,५८,०५,७५९.००	४.पगार तारण कर्ज	९३,६७,९४,५४२.००	
६०,०६,६३९.००	५.शैक्षणिक कर्ज	८५,०२,२४०.००	
६९,२९,०७,०८९.८४	६.वाहन तारण कर्ज	८२,७७,३३,९०४.९७	
४५,७६,२०,८२२.३३	७.घर तारण कर्ज	६४,९६,४३,९६९.८२	
९,८५,४४,५५,७००.४९	८.व्यवसाय कर्ज	२,४०,५९,९९,३७७.९७	
७८,५७,२८,५६९.९०	९.मॉर्गेज कर्ज	६३,०८,६०,८३९.९०	
८३,४६,३०,८४७.००	१०.एस.एम.ई मुदत कर्ज	९५,७९,६४,९९९.००	
६८,९७,७४,४०९.३०	११.शेती पुरक कर्ज	७४,२२,७७,४०४.९३	
२०,९७,५२,७४८.००	ब.असुरक्षित कर्जे	३९,९९,५७,५४९.५०	
२०,९७,५२,७४८.००	१.दोन जामिनकी कर्ज	३९,९९,५७,५४९.५०	
९६,३७,३५,८९९.९३	४.येणे व्याज		९७,९६,५२,८८८.२३
९३,७८,३०,८६२.००	१.कर्जावरील येणे व्याज	९४,९९,३४,७७२.००	
९,६४,६६,५५९.९७	२.सरकारी रोख्यांवरील येणे व्याज	२,४२,०३,३२०.२३	
९४,३८,४७७.९६	३.गुंतवणुकीवरील येणे व्याज	५५,९४,७९६.००	
०.००	५.वसुलीसाठी पाठविलेली बीले (कॉन्ट्रा)		०.००
४८,५९,३९,३७७.०७	६.एन.पी.ए. खात्यावरील येणे व्याज (कॉन्ट्रा)		५७,२३,९०,८७९.३९
६२,७७,७००.३४	७.नॉन बँकिंग खात्यावरील थकीत व्याज (कॉन्ट्रा)		६२,७७,७००.३४
०.००	८.शाखांतर्गत जुळवणी		०.००



दिनांक ३१ मार्च २०२३ अखेर नफा-तोटा पत्रक

दि.३१ मार्च २०२२	उत्पन्न तपशील		दि.३१ मार्च २०२३
१,०७,१९,९४,४२४.८४	१.कर्जावरील व्याज		१,१२,६३,०८,८४२.००
२४,७२,८०,१५१.१८	२.एकूण गुंतवणूकीवरील व्याज उत्पन्न	१८,५६,७२,५१५.२८	२७,९७,९५,९११.६७
१७,८७,५७,४३८.९०	१.सरकारी रोखे गुंतवणूकीवरील व्याज	६,९२,१९,०७१.८४	
५,७१,००,८९५.००	२.इतर बँकेतील ठेव गुंतवणूकीवरील व्याज	९०,८४,४८७.००	
१,१४,२१,८१७.२८	३.कॉल मनी गुंतवणूकीवरील व्याज	५६,०४,३००.००	
०.००	४.कमर्शिल पेपर गुंतवणूकीवरील व्याज	४३,६१,१०४.०३	
०.००	५.कार्पोरेट बॉण्ड गुंतवणूकीवरील व्याज	५८,५४,४३३.५२	
०.००	६.म्युच्युअल फंड गुंतवणूकीवरील व्याज		
१,४०,१५०.००	३.ट्रेझरी बिलावरील नफा		८०,७७,६८८.००
७५,३३,०००.००	४.सरकारी रोखे विक्रीवरील नफा		९३,१५,०००.००
४०,५००.००	५.लाभांश		४०,५००.००
४१,३८,८२२.०६	६.कमिशन उत्पन्न	१२,४१,३३४.९४	२६,०९,०३१.३५
३१,४४,३५८.३७	१.बँक कमिशन	१,६२,३३२.००	
१,७८,६८१.८८	२.बँक गॅरंटी कमिशन	९,७८,०७५.१०	
७,८८,२४३.६७	३.कार्पोरेट एजन्सी कमिशन	३९,६३३.००	
२७,५३८.१४	४.एम.एस.इ.डी.सी.एल. कमिशन	१,८७,६५६.३१	
०.००	५.POS व्यवहार कमिशन		
४,३१,८५,८२७.३२	७.इतर उत्पन्न	१,२४,९७१.००	५,४७,२३,४११.५०
२,४४,२४२.३८	१.नोटीस फी	९,५५,१७६.६०	
६,०६,०४७.१२	२.फॉर्म फी	३२,२३,५११.९९	
३४,६९,६४१.०४	३.चेक रिटर्न चार्जेस	१५,७७५.००	
१,३९,६१२.२२	४.प्रिंटींग चार्जेस	२,२८,१६,३२६.००	
१,६३,३६६,२०३.९८	५.प्रोसेसिंग चार्जेस	१८,१०,०००.००	
८७,३८,०००.००	६.Profit on PSLC Sell Certificate	१७,३८,६७४.००	
१३,२५,३६४.६०	७.लॉकर भाडे	१४,८६,५७२.५७	
८,७३,९५३.६२	८.चेक बुक चार्जेस	५,४८,२९५.१०	
५,४७,२५९.१७	९.सोने कस्टडी चार्जेस	६३,६०,३४२.७३	
६३,१०,८२५.२७	१०.डिजीटल चॅलेनमधून उत्पन्न	४६,१८,३८०.९२	
३९,७५,६५९.९२	११.किरकोळ उत्पन्न	३६,२४८.००	
४,०३,९८५.००	१२.मालमत्ता विक्रीतील नफा	०.००	
१,४५,२८८.००	१३.सेवक रजा सरेंडर खर्च जमा	०.००	
६९,७४५.००	१४.इमेअर अॅसेट जादा तरतूद	३६,१५,९५८.००	
०.००	१५.निवडणूक खर्च जमा	७३,७३,१७९.५९	
०.००	१६.मागील वर्षाचा प्राप्तीकर		
१,३७,४३,१२,८७५.४०	एकूण		१,४८,०८,७०,३८४.५२

दिनांक ३१ मार्च २०२३ अखेर नफा-तोटा पत्रक



दि.३१ मार्च २०२२	खर्च तपशील	दि.३१ मार्च २०२३
७२,९२,७६,५८२.४८	१.ठेवीवरील व्याज खर्च	७४,९६,०९,३२३.७९
०.००	२.ओ.डी. वरील व्याज खर्च	०.००
९५,६९,६४,८६८.००	३.सेवक पगार, भत्ते, प्रॉ.फंड, बोनस खर्च	९६,४८,७७,८६९.००
९२,९६,६८,९०३.००	१.सेवक पगार	९२,८४,७९,०९५.००
२४,९७,९९३.००	२.हंगामी सेवक पगार	२२,९४,२७६.००
९६,८९,९०४.००	३.प्रॉव्हिडंट फंड	९,०२,९२,६८९.००
८,७८०.००	४.प्रवास खर्च	९९,९९६.००
९२,९९५.००	५.प्रशिक्षण खर्च	९,३९,९९६.००
६७,५७,०००.००	६.बोनस/सानुग्रह अनुदान	७४,६२,३४६.००
७८,९६,५९४.००	७.ग्रॅंच्युईटी	३६,०८,९४६.००
२०,०४,३४९.००	८.सेवक आरोग्य विमा	३५,३७,९९५.००
६,३६,३००.००	९.पी.एफ. अॅडमिनिसट्रेशन फी	६,६९,९५६.००
९२,२७६.००	१०.लेबर वेल्फेअर वर्गणी	९२,५६४.००
५७,८२,२५४.००	११.सेवक रजा पगार प्रिमियम	७४,२६,९९६.००
०.००	१२.सेवक हक्काची रजा सरेंडर खर्च	२,६३,८०९.००
०.००	१३.सेवक गणवेश खर्च	७,६०,८०५.००
२,२८,८०४.००	४.संचालक मंडळ सभा भत्ते व संचालकांचा वाहन खर्च	३,९८,४५५.००
२,९८,५५४.००	१.संचालक मंडळ सभा भत्ते	३,४९,७५५.००
९०,२५०.००	२.प्रशिक्षण व प्रवास खर्च	५६,७००.००
४,८२,५७,५३७.८९	५.भाडे, कर, वीज, विमा खर्च	५,४५,५५,७९८.८६
२,९९,९८,६७४.४२	१.ऑफीस भाडे	२,३५,९४,४६९.००
९७,९६,३८९.४३	२.डाटा सेंटर भाडे	४४,९८,०४०.३४
२९,३०,०९४.५४	३.बँक विमा खर्च	९९,८८,९९९.००
९,९३,९३०.२६	४.वाहन विमा खर्च	९३,५२५.५२
९,७९,६५,९९५.००	५.ठेव विमा हफता	९,८९,६५,२६७.००
२,५००.००	६.व्यवसाय कर	२,५००.००
९,४७,९३५.००	७.भुखंड देखभाल चार्जेस/कर	९,४७,९३५.००
९६,४०,६५४.७०	८.मालमत्ता कर	९७,९५,९६८.००
४९,४९,४४४.५४	९.वीज खर्च	४४,२९,९७५.००
५५,९२,२५४.२६	६.पोस्टेज, टेलिफोन व कुरिअर खर्च	५६,६३,४३३.०७
६,२८,४२०.७२	१.टेलिफोन खर्च	५,७९,३८२.९९
६,६०,७७९.९२	२.पोस्टेज / कुरिअर खर्च	६,४४,६२७.५०
४३,०३,०५३.६२	३.लिज लाईन खर्च	४४,३९,४२३.३८

दिनांक ३१ मार्च २०२३ अखेर नफा-तोटा पत्रक

दि.३१ मार्च २०२२	खर्च तपशील	दि.३१ मार्च २०२३
३७,६१,०१४.२८	७.हिशोब तपासणी फी खर्च	३४,०८,९०७.००
१६,५६,३६८.२८	१.वैधानिक लेखापरिक्षक फी	१९,४०,४००.००
१३,६४,१९६.००	२. समवर्ती लेखापरिक्षक फी	१२,६७,२००.००
७,४०,४५०.००	३.टॅक्स/सिस्टीम ऑडीट फी	२,०१,३०७.००
२,३३,२२,८११.६३	८.घसारा, दुरुस्ती व देखभाल खर्च	२,२६,५८,२९१.३९
१,८३,८३,९६५.५१	अ.घसारा	१,७३,००,८३५.८४
६०,२२,९६५.५०	१.फर्निचर डेड स्टॉक	५४,१७,५४३.००
२३,१९,९५४.००	२.इमारत	१४,६७,८१७.००
३१,७०,३३८.००	३.सिव्हिल वर्क	२९,१२,०१६.००
२७,४२,८३५.९४	४.इलेक्ट्रीक	२४,२४,७७२.००
२९,५५,४१६.०७	५.संगणक	४०,५९,०२२.८४
४,०७७.००	६.ग्रंथालय	३,७९३.००
११,६८,३७९.००	७.वाहन	१०,१५,८७२.००
४९,३८,८४६.१२	ब.दुरुस्ती व देखभाल खर्च	५३,५७,४५५.५५
३२,९९,१५५.०६	१.दुरुस्ती व देखभाल खर्च	४४,४४,३६२.८३
१५,६४,७८०.६६	२.वार्षिक देखभाल खर्च	८,०७,८०९.७२
६५,८५१.४०	३.वाहन दुरुस्ती व देखभाल खर्च	१,०५,२८३.००
९,०५९.००	४.असेट राईट ऑफ	०.००
६,४०,७२६.००	९.परिशोधन खर्च	६,९१,३८१.००
३०,२६,१४३.९०	१०.मुद्रण, लेखनसामग्री व जाहिरात खर्च	३३,९५,१७८.३६
९,५१,०७५.४६	१.स्टेशनरी खर्च	१२,१६,५९५.२५
११,४८,४५३.१२	२.छपाई खर्च	१२,८०,३६३.११
९,२६,६१५.३२	३.जाहिरात खर्च	८,९८,२२०.००
९,१८,७१०.७२	११.कायदे विषयक खर्च	९,७३,२१६.००
५,७७,२००.७२	१.सल्लागार फी/प्रोफेशनल फी	९,२८,६५९.००
३,४१,५१०.००	२.वकील फी/लिगल फी	४४,५५७.००
४,५६,७९,९७०.१३	१२.इतर खर्च	११,११,५२,९७१.११
४६,४८,८५३.१६	१.पिम्मी कमिशन	५९,८०,५४५.००
४५,४७,९२१.९०	२.ऑफिस खर्च	५५,४६,४२३.७६
८७,८८,९३१.००	३.सुरक्षा खर्च	१,००,२७,४२९.७२
१६,७३,४८७.१७	४.सादिल खर्च	२५,२२,३१३.८७
२,००,४४९.९८	५.समारंभ खर्च	२,७०,६७१.३७
५,४६,६१०.००	६.असोसिएशन व फेडरेशन वर्गणी	४,१३,२००.००
७२,६०९.००	७.पेपर बील खर्च	८३,०२७.००

दिनांक ३१ मार्च २०२३ अखेर नफा-तोटा पत्रक



दि.३१ मार्च २०२२	खर्च तपशील	दि.३१ मार्च २०२३
६,१००.००	८.मुद्रांक शुल्क खर्च	१३,५००.००
२,०७,३५४.००	९.प्रवास खर्च	१,७४,९५१.००
५८,९२६.२०	१०.बँक चार्जेस	१,१५,१५८.३०
१,४४,३१५.०५	११.किरकोळ खर्च	९३,००५.१३
१,३९,४९,६०६.००	१२.रिबेट खर्च	९२,५७,७८६.००
१९,०७,५००.००	१३.डी.सी./डी.आर. खर्च	०.००
१८,४३,४३६.००	१४.डिफर्ड टॅक्स खर्च	१,२४,२३९.००
१६,४६,३०७.००	१५.पेट्रोल डिझेल खर्च	१८,५६,५७४.००
३५,८०,०००.००	१६.निवडणूक खर्च	०.००
४,००,०००.००	१७.देणगी	०.००
९,४११.००	१८.मालमत्ता विक्रीतील तोटा	२८,९२४.००
१४,४८,१५२.६७	१९.Ineligible GST ITC	५८,६७,३०२.६५
०.००	२०.गुंतणूकीवर आकारलेले मुद्रांक शुल्क	५४,५९९.३८
०.००	२१.रिझर्व्ह बँकेने आकारलेला दंड	६,००,०००.००
०.००	२२.एक रकमी कर्ज परतफेड खाते	६,८१,२३,३२०.९३
२०,५७,००,०००.००	१३.तरतूदी व संभाव्य देणी खर्च	२३,०५,१८,१७५.८१
१६,००,००,०००.००	१.बुडित व संशयित कर्ज निधी	१९,६५,१८,१७५.८१
१,००,००,०००.००	२.उत्पादित कर्ज निधी	०.००
३,५७,००,०००.००	३.गुंतवणूक घसारा निधी	३,४०,००,०००.००
५,६७,२२,४९८.७६	१४.आयकर तरतूदी खर्च	४,००,००,०००.००
३७,२२,४९८.७६	१.मागील वर्षाचा उत्पन्न कर	०.००
५,३०,००,०००.००	२.चालू वर्षाचा उत्पन्न कर	४,००,००,०००.००
९,४२,२०,९५३.३५	१५.निव्वळ नफा	१०,०९,६७,३८४.२१
१,३७,४३,१२,८७५.४०	एकूण	१,४८,०८,७०,३८४.५२



ANNEXURE I⁴ FORM A

(As per Section 29 of Banking Regulation Act 1949 (AACS))

Balance Sheet of SHARAD SAHAKARI BANK LTD., MANCHAR Balance as at 31st March 2023

(Rs.in Actual)

ANNEXURE I⁴ FORM A

Capital and Liabilities	Schedule	As on March 31,2023	As on March 31,2022
Paid up Share Capital	1	46,05,69,100.00	43,30,68,950.00
Statutory Reserves and Other Funds	2	1,70,21,76,871.09	1,37,11,28,532.07
Deposits	3	13,78,83,70,896.33	12,64,90,83,758.47
Borrowings	4	0.00	0.00
Other Liabilities and Provisions	5	67,50,62,296.20	52,92,85,640.68
Total		16,62,61,79,163.62	14,98,25,66,881.22
Assets	Schedule	As on March 31,2023	As on March 31,2022
Cash and balances with Reserve Bank of India	6	67,94,12,046.00	58,01,53,025.00
Balance with banks and money at call and short notice	7	2,27,99,86,295.37	2,02,44,32,437.79
Investments	8	2,84,09,92,200.00	2,56,91,61,250.00
Advances	9	9,89,60,02,899.13	8,98,00,37,814.56
Fixed Assets	10	14,85,69,573.27	14,85,01,443.56
Other Assets	11	78,12,16,149.85	68,02,80,910.31
Total		16,62,61,79,163.62	14,98,25,66,881.22
Contingent liabilities	12	2,06,75,821.00	1,84,17,848.00

Mrs. Kakade J.R.
Chief Executive Officer

Shri. Thorat D.R.
Director

Shri. Walse Patil V.P.
Vice-Chairman

Shri. Shah D.P.
Chairman

Shri.Pachpute G.B.
Sr.Manager (Accts Dept.)

Shri. Danait S.G.
Chief Manager

Shri Kulkarni V.N.
Dy.Chief Executive Officer

As per our report of even date

For M/s B.B. Thorat & Associates
Chartered Accountants

CA B.B. Thorat (Proprietor)
Membership No.-048189
Firm Registration No.- 114483W
Concurrent Auditor

For M/s Deshpande & Mendes
Chartered Accountants

CA Mandar Deshpande (Partner)
Membership No.-154521
Firm Registration No.- 138147W
Audit Panel No.- 14052
Statutory Auditor

Place : Manchar

Date : 28/06/2023



ANNEXURE I FORM B



(As per Section 29 of Banking Regulation Act 1949 (AACS))

Profit and Loss Account for the year ended on 31st March 2023

(Rs.in Actual)

I. Income	Schedule	End of March 31,2023	End of March 31,2022
Interest earned	13	1,41,41,82,441.67	1,31,94,14,726.02
Other income	14	6,66,87,942.85	5,48,98,149.38
Total		1,48,08,70,384.52	1,37,43,12,875.40
II. Expenditure	Schedule	End of March 31,2023	End of March 31,2022
Interest expended	15	74,16,09,323.71	72,92,76,582.48
Operating expenses	16	36,77,75,500.79	28,83,92,840.81
Provisions and contingencies	17	23,05,18,175.81	20,57,00,000.00
Income Tax Expenses	18	4,00,00,000.00	5,67,22,498.76
Total		1,37,99,03,000.31	1,28,00,91,922.05
III. Profit/Loss	Schedule	End of March 31,2023	End of March 31,2022
Net profit/loss (-) for the year Profit/loss (-) brought forward	-	10,09,67,384.21	9,42,20,953.35
Total		10,09,67,384.21	9,42,20,953.35
IV. Appropriations	% to Profit	End of March 31,2023	End of March 31,2022
Statutory Reseve Fund	29.91%	3,01,97,585.21	3,27,36,495.35
Building Fund	19.81%	2,00,00,000.00	1,00,00,000.00
Devidend Equalization Fund	2.48%	25,00,000.00	25,00,000.00
Members Welfare Fund	1.98%	20,00,000.00	20,00,000.00
Investment Fluctuation Reseve Fund	9.90%	1,00,00,000.00	35,00,000.00
Bank Golden Jubilee Fund	0.00%	0.00	25,00,000.00
Co.Op. Education & Traning Fund	1.98%	20,00,000.00	0.00
Transfer to proposed dividend	33.94%	3,42,69,799.00	4,09,84,458.00
Balance carried over to balance sheet	100.00%	10,09,67,384.21	9,42,20,953.35

Mrs. Kakade J.R.
Chief Executive Officer

Shri. Thorat D.R.
Director

Shri. Walse Patil V.P.
Vice-Chairman

Shri. Shah D.P.
Chairman

Shri.Pachpute G.B.
Sr.Manager (Accts Dept.)

Shri. Danait S.G.
Chief Manager

Shri Kulkarni V.N.
Dy.Chief Executive Officer

As per our report of even date

For M/s B.B. Thorat & Associates
Chartered Accountants

CA B.B. Thorat (Proprietor)
Membership No.-048189
Firm Registration No.- 114483W
Concurrent Auditor

For M/s Deshpande & Mendes
Chartered Accountants

CA Mandar Deshpande (Partner)
Membership No.-154521
Firm Registration No.- 138147W
Audit Panel No.- 14052
Statutory Auditor

Place : Manchar

Date : 28/06/2023





ANNEXURE I⁴ (FORM A)

(As per Section 29 of Banking Regulation Act 1949 (AACs))
Balance Sheet as on 31st March 2023

ANNEXURE I⁴ (FORM A)

Schedule - 1

Paid up Share Capital

(Rs.in Actual)

Particulars	As on March 31,2023	As on March 31,2022
Authorised Share Capital / 75,00,000 Equity Shares of Rs.100 /- Each	75,00,00,000.00	75,00,00,000.00
A .Issued & Paid Up Share Capital of Rs.100/- Each	13,33,13,900.00	8,69,56,500.00
1. Individual	11,83,78,500.00	7,41,11,600.00
2. Co.Operative Institution	-	-
3. Other	1,49,35,400.00	1,28,44,900.00
B. Issued & Paid Up Share Capital of Rs.50/- Each	32,72,55,200.00	34,61,12,450.00
1. Individual	29,47,28,900.00	30,87,92,900.00
2. Co.Operative Institution	-	-
3. Other	3,25,26,300.00	3,73,19,550.00
Total	46,05,69,100.00	43,30,68,950.00

Schedule - 2

Statutory Reserves and Other Funds

(Rs.in Actual)

Particulars	As on March 31,2023	As on March 31,2021
I. Statutory Reserve Fund	32,34,04,692.38	29,81,56,276.03
Opening Balance	29,81,56,276.03	25,51,75,135.50
(+) Additions during the year	2,52,48,416.35	4,29,81,140.53
(-) Deductions during the year	-	-
II. Building Fund	5,00,00,000.00	14,46,15,000.00
Opening Balance	14,46,15,000.00	13,46,15,000.00
(+) Additions during the year	1,00,00,000.00	1,00,00,000.00
(-) Deductions during the year	10,46,15,000.00	-
III. Devidend Equalization Fund	1,33,00,000.00	1,23,00,000.00
Opening Balance	1,23,00,000.00	1,03,00,000.00
(+) Additions during the year	10,00,000.00	20,00,000.00
(-) Deductions during the year	-	-
IV. Investment Fluctuation Reseve Fund	8,65,00,000.00	7,15,00,000.00
Opening Balance	7,15,00,000.00	3,40,00,000.00
(+) Additions during the year	1,50,00,000.00	3,75,00,000.00
(-) Deductions during the year	-	-
V. Members Welfare Fund	26,38,474.00	16,38,474.00
Opening Balance	16,38,474.00	6,38,474.00
(+) Additions during the year	10,00,000.00	10,00,000.00
(-) Deductions during the year	-	-

(Rs.in Actual)

Particulars	As on March 31,2023	As on March 31,2022
VI. Staff Welfare Fund	7,81,069.00	21,15,269.00
Opening Balance	21,15,269.00	25,15,269.00
(+) Additions during the year	-	-
(-) Deductions during the year	13,34,200.00	4,00,000.00
VII. Co-Operative Education & Training Fund	20,90,000.00	20,90,000.00
Opening Balance	20,90,000.00	20,90,000.00
(+) Additions during the year	-	-
(-) Deductions during the year	-	-
VIII. Charity Fund	3,50,000.50	3,50,000.50
Opening Balance	3,50,000.50	3,50,000.50
(+) Additions during the year	-	-
(-) Deductions during the year	-	-
IX. Bank Golden Jubilee Fund	1,00,00,000.00	75,00,000.00
Opening Balance	75,00,000.00	55,00,000.00
(+) Additions during the year	25,00,000.00	20,00,000.00
(-) Deductions during the year	-	-
X. Election Fund	-	35,00,000.00
Opening Balance	35,00,000.00	35,00,000.00
(+) Additions during the year	-	-
(-) Deductions during the year	35,00,000.00	-
XI. Contingent Prov. for Standard Assets	4,00,00,000.00	5,00,00,000.00
Opening Balance	5,00,00,000.00	4,00,00,000.00
(+) Additions during the year	-	1,00,00,000.00
(-) Deductions during the year	1,00,00,000.00	-
XII. Covid-19 Standard Assets Provision	8,00,000.00	8,00,000.00
Opening Balance	8,00,000.00	8,00,000.00
(+) Additions during the year	-	-
(-) Deductions during the year	-	-
XIII. Investment Depreciation Fund	10,00,00,000.00	6,60,00,000.00
Opening Balance	6,60,00,000.00	2,03,00,000.00
(+) Additions during the year	3,40,00,000.00	4,57,00,000.00
(-) Deductions during the year	-	-
XIV. Bad and Doubtful Debt	95,90,99,458.00	60,34,81,824.19
Opening Balance	60,34,81,824.19	45,00,00,000.00
(+) Additions during the year	35,56,17,633.81	16,00,00,000.00
(-) Deductions during the year	-	65,18,175.81

(Rs.in Actual)		
Particulars	As on March 31,2023	As on March 31,2022
XV. Special BDDR Agri.& Housing (I Tax)	45,00,000.00	45,00,000.00
Opening Balance	45,00,000.00	45,00,000.00
(+) Additions during the year	-	-
(-) Deductions during the year	-	-
XVI. Revaluation Reseve Fund	77,45,793.00	83,60,735.00
Opening Balance	83,60,735.00	90,44,006.00
(+) Additions during the year	-	-
(-) Deductions during the year	6,14,942.00	6,83,271.00
XVII. Balance in Profit and Loss Account	10,09,67,384.21	9,42,20,953.35
Total (I to XVII)	1,70,21,76,871.09	1,37,11,28,532.07

Schedule - 3 Deposits

(Rs.in Actual)		
Particulars	As on March 31,2023	As on March 31,2022
A. I. Demand Deposits	68,14,45,810.84	58,51,22,224.08
i. Individuals	48,25,10,116.47	34,24,91,141.37
ii. Other	5,61,18,349.45	15,69,30,748.44
ii. Co-op Credit Societies	14,28,17,344.92	8,57,00,334.27
II. Saving Deposits	1,80,69,45,588.49	1,87,61,51,751.39
III. Term Deposits	11,29,99,79,497.00	10,18,78,09,783.00
i. Individuals	5,40,08,84,153.00	4,95,82,70,263.00
ii. Other	45,03,55,807.00	40,46,98,740.00
ii. Co-op Credit Societies	5,44,87,39,537.00	4,82,48,40,780.00
Total (I, II and III)	13,78,83,70,896.33	12,64,90,83,758.47
B. (i) Deposits of branches in India	13,78,83,70,896.33	12,64,90,83,758.47
Total Deposits	13,78,83,70,896.33	12,64,90,83,758.47

Schedule - 4 Borrowings

(Rs.in Actual)		
Particulars	As on March 31,2023	As on March 31,2022
I. Borrowings in India		
(a) Reserve Bank of India	-	-
(b) Other banks	-	-
(c) Other institutions and agencies	-	-
Total Borrowings	-	-

Schedule - 5
Other liabilities and provisions

(Rs.in Actual)

Particulars	As on March 31,2023	As on March 31,2022
I. Bills for collection (As Per Contra)	-	-
II. Inter Branch Adjustment (Net)	2,41,758.43	4,84,768.82
III. Interest Payable on Deposits	24,61,799.06	28,90,673.89
1. Interest Payable on Matuard Deposits	9,19,832.06	15,48,252.89
2. Interest Payable on Pigmy Deposits	15,41,967.00	13,42,421.00
IV. Other liabilities and provisions	9,37,70,167.06	3,37,01,120.56
1. Unclaimed Divident Payable	8,08,702.00	16,59,782.00
2. Audit Fees Payable	40,55,828.00	44,66,016.00
3. Bonus Payable	75,00,000.00	67,57,000.00
4. Anamat Payable	5,97,44,436.72	23,89,691.96
5. D.D.Payable/Pay Order	1,04,07,363.50	63,83,089.50
6. B.G.Commission Advance Payable	2,36,791.00	2,43,474.00
7. Expences Payable / Others Payables	38,72,871.28	60,31,947.94
8. Leave Encashment Payable	2,87,370.00	2,87,370.00
9. SRO Recovery Processing Cost-Surcharge	11,68,372.39	12,85,378.39
10. Rebat Payable	5,00,000.00	11,00,000.00
11. NPCI Charges Settlement Account/Distput Settlement	1,88,432.17	5,97,370.77
12. Income Tax Payble	-	25,00,000.00
13. Subsidy Reserve Account	50,00,000.00	-
VI. Overdue Interest Reserve on NBA (As per Contra)	62,77,700.34	62,77,700.34
V. Overdue Interest Reserve-NPA Int.Receivable (As per Contra)	57,23,10,871.31	48,59,31,377.07
Total Other liabilities and provisions	67,50,62,296.20	52,92,85,640.68

Schedule - 6
Cash and Balances with Reserve Bank of India

(Rs.in Actual)

Particulars	As on March 31,2023	As on March 31,2022
I. Cash In Hand	32,83,12,046.00	47,90,53,025.00
II. Balances with Reserve Bank of India	35,11,00,000.00	10,11,00,000.00
(a) In Current Accounts	35,11,00,000.00	10,11,00,000.00
(b) In Other Accounts	-	-
Total I and II	67,94,12,046.00	58,01,53,025.00

Schedule - 7
Balance with banks and money at call and short notice

(Rs.in Actual)

Particulars	As on March 31,2023	As on March 31,2022
I. (i) Balance with Banks	2,27,99,86,295.37	2,02,44,32,437.79
(a) In Current Account	87,86,16,946.17	93,63,29,753.59
1. M.S.C.Bank Ltd.	1,05,32,656.14	1,68,49,879.24
2. P.D.C.C.Bank Ltd.	8,33,62,092.92	13,99,03,195.15
3. Ahemednagar D.C.C. Bank Ltd.	27,252.50	28,381.50
4. State Bank of India	23,19,904.91	6,15,11,020.02
5. Bank of Maharashtra	88,96,232.80	1,06,41,697.20
6. Bank of India	7,19,251.75	3,25,651.79
7. Union Bank of India	4,03,941.77	7,22,825.62
8. Central Bank of India	1,11,727.81	11,572.09
9. IDBI Bank Ltd	30,17,99,879.48	39,25,53,853.61



(Rs.in Actual)

Particulars	As on March 31,2023	As on March 31,2022
10. HDFC Bank Ltd.	32,93,86,824.35	21,94,52,692.77
11. ICICI Bank Ltd.	2,35,75,382.00	4,34,39,848.00
12. IDFC Bank Ltd.	68,41,415.95	1,18,28,415.95
13. Axis Bank Ltd.	10,75,58,288.79	2,84,00,625.65
14. IndusInd Bank Ltd.	30,82,095.00	1,06,60,095.00
(b) In Other Deposit Accounts	1,40,13,69,349.20	1,08,81,02,684.20
1. Investments in P.D.C.C. Bank for Reserve Funds	33,00,00,000.00	30,00,00,000.00
2. P.D.C.C. Bank Ltd.,Pune	10,00,00,000.00	10,00,00,000.00
3. IDBI Bank Ltd.	6,56,74,964.20	8,96,84,301.20
4. HDFC Bank Ltd.	4,72,21,573.00	1,57,52,645.00
5. Axis Bank Ltd.	40,19,01,648.00	38,19,17,472.00
6. IDFC Bank Ltd.	10,95,01,725.00	10,22,55,260.00
7. IndusInd Bank Ltd.	2,36,97,782.00	2,20,17,897.00
8. Shamrao Vithhal Co.Operative Bank Ltd.	-	2,00,03,014.00
9. Small Finance Bank Ltd.	32,33,71,657.00	5,64,72,095.00
(ii) Money at call and short notice	-	-
(a) With Banks	-	-
(b) With other Institutions	-	-
Total i and ii	2,27,99,86,295.37	2,02,44,32,437.79

**Schedule - 8
Investments**

(Rs.in Actual)

Particulars	As on March 31,2023	As on March 31,2022
I. Investments in India in	-	-
(i) Government Securities	2,73,89,77,200.00	2,56,86,56,250.00
Face Value : March -2023 - 2,76,75,00,000.00 March - 2022 - 2,59,75,00,000.00		
Market Value : March - 2023 - 2,62,79,71,965.00 March - 2022 - 2,51,29,50,750.00		
(ii) Shares	5,05,000.00	5,05,000.00
1. P.D.C.C. Bank Ltd.,Pune	5,00,000.00	5,00,000.00
2. M.S.C. Bank Ltd.,Mumbai	5,000.00	5,000.00
(iii) Debentures and Bonds	10,15,10,000.00	-
1. Corporate Bond -9.62% Andra Pradesh State	5,07,55,000.00	-
2. Corporate Bond -9.62% Andra Pradesh State	5,07,55,000.00	-
Total i + ii + iii	2,84,09,92,200.00	2,56,91,61,250.00

**Schedule - 9
Advances**

(Rs.in Actual)

Particulars	As on March 31,2023	As on March 31,2022
A. (i) Bills purchased and discounted	-	-
(ii) Cash Credits, Overdrafts and Loans Repayable on Demand	2,76,85,04,340.64	2,90,92,24,588.58
(iii) Term Loans	7,12,74,98,558.49	6,07,08,13,225.98
Total	9,89,60,02,899.13	8,98,00,37,814.56
B. (i) Secured by tangible assets	9,50,18,29,066.63	8,77,82,85,066.56
(ii) Covered by Bank/Government Guarantees	-	-
(iii) Unsecured	39,41,73,832.50	20,17,52,748.00
Total	9,89,60,02,899.13	8,98,00,37,814.56



(Rs.in Actual)

Particulars	As on March 31,2023	As on March 31,2022
C.I. Advances in India		
(i) Priority Sectors	6,91,78,41,980.00	6,44,96,71,371.03
(ii) Public Sector	-	-
(iii) Banks	-	-
(iv) Others	2,97,81,60,919.13	2,53,03,66,443.53
Total	9,89,60,02,899.13	8,98,00,37,814.56
Grand Total C.I	9,89,60,02,899.13	8,98,00,37,814.56

**Schedule - 10
Fixed Assets**

(Rs.in Actual)

Particulars	As on March 31,2023	As on March 31,2022
I. Premises	4,49,85,147.52	4,69,22,407.52
At cost as on 31 st March of the preceding year	4,69,22,407.52	4,97,44,452.52
Additions during the year	1,45,500.00	1,81,180.00
Deductions during the year	6,14,943.00	6,83,271.00
Depreciation to date	14,67,817.00	23,19,954.00
II. Other Fixed Assets (Including furniture and fixtures)	10,35,84,425.75	10,15,79,036.04
At cost as on 31st March of the preceding year	10,15,79,036.04	11,39,13,785.74
Additions during the year	1,81,45,134.39	38,72,950.81
Deductions during the year	3,06,725.84	1,43,689.00
Depreciation to date	1,58,33,018.84	1,60,64,011.51
Grand Total I and II	14,85,69,573.27	14,85,01,443.56

**Schedule - 11
Other Assets**

(Rs.in Actual)

Particulars	As on March 31,2023	As on March 31,2022
I. Inter-office adjustments (net)	-	-
II. Interest accrued	75,02,41,459.88	65,59,44,968.54
III. Tax paid in advance/tax deducted at source	-	-
IV. Stationery and stamps	14,93,727.02	16,41,725.83
V. Non-banking assets acquired in satisfaction of claims	1,32,94,284.17	1,32,94,284.17
VI. Others	1,61,86,678.78	93,99,931.77
Grand Total I and VI	78,12,16,149.85	68,02,80,910.31

**Schedule - 12
Contingent Liabilities**

(Rs.in Actual)

Particulars	As on March 31,2023	As on March 31,2022
I. Claims against the bank not acknowledged as debts	-	-
II. Liability for partly paid investments	-	-
III. Liability on account of outstanding forward exchange contracts	-	-
IV. Guarantees given on behalf of constituents (a) In India	95,82,715.00	87,09,854.00
V. Acceptances, endorsements and other obligations	-	-
VI. Other items - DEAF	1,10,93,106.00	97,07,994.00
	2,06,75,821.00	1,84,17,848.00

**Annex for Schedule - 10
Fixed Assets**

(Rs.in Actual)

Sr.	Description of Assets	Cost of Block				Depreciation Block				
		Opening	Addition	Deduction	Net	Opening	Addition	Dedu.	Net	Net W.D.V.
1	2	3	4	5	6 (3+4-5)	7	8	9	10 (7+8-9)	11 (6-10)
1	Land Parches + Lease Land	43,73,906.00	-	-	43,73,906.00	-	-	-	-	43,73,906.00
2	Building *	8,05,03,029.52	1,45,500.00	6,14,943.00	8,00,33,586.52	3,79,54,528.00	14,67,817.00	-	3,94,22,345.00	4,06,11,241.52
3	Furniture	12,29,28,729.14	51,08,938.00	92,207.00	12,79,45,460.14	7,11,48,450.40	54,17,543.00	-	7,65,65,993.40	5,13,79,466.74
4	Computer	3,24,36,480.31	67,36,299.58	74,062.56	3,90,98,717.33	2,90,43,299.63	40,59,022.84	-	3,31,02,322.47	59,96,394.86
5	Vehicles	1,16,27,510.00	-	-	1,16,27,510.00	93,89,109.00	10,15,872.00	-	1,04,04,981.00	12,22,529.00
6	Civil Work	5,87,52,603.40	36,86,941.00	-	6,24,39,544.40	3,02,19,634.40	29,12,016.00	-	3,31,31,650.40	2,93,07,894.00
7	Electrical equipments	4,20,58,998.25	26,11,905.81	1,40,456.28	4,45,30,447.78	2,64,62,160.63	24,24,772.00	-	2,88,86,932.63	1,56,43,515.15
8	Library	57,136.00	1,050.00	-	58,186.00	19,767.00	3,793.00	-	23,560.00	34,626.00
	Total	35,27,38,392.62	1,82,90,634.39	9,21,668.84	37,01,07,358.17	20,42,36,949.06	1,73,00,835.84	-	22,15,37,784.90	14,85,69,573.27

* Revaluation Depreciation Value - Rs.6,14,943.00

**Annex for Schedule - 11
Other Assets**

(Rs.in Actual)

Particulars	As on March 31,2023	As on March 31,2022
II. Interest accrued	75,02,41,459.88	65,59,44,968.54
1. On Investments	2,97,18,116.23	2,59,05,029.13
2. On Loans & Advances	14,19,34,772.00	13,78,30,862.00
3. Overdue Interest (NPA A/cs)	57,23,10,871.31	48,59,31,377.07
4. OIR Non Banking Assets	62,77,700.34	62,77,700.34
VI. Others	1,61,86,678.78	93,99,931.77
1. Security Deposits Receivable	7,19,742.80	7,09,403.80
2. Advances for Office Rent	41,06,433.00	28,34,950.00
3. Premium Paid on Govt.Securities	17,31,335.00	20,42,716.00
4. Income Tax Refund Due	50,45,860.00	-
5. Prepaid Expenses Receivable	29,10,146.00	25,23,226.00
8. Utility Bill Payment Settl.Account / Distput Settlement	-	91,524.10
9. TDS Receivable	50,747.80	1,72,680.41
10. Deferred Tax Assets	7,15,894.46	8,40,133.46
11. Bank Commission Receivable	4,01,019.72	1,85,298.00
12. ATM Theft Transaction Receivable	5,05,500.00	-

ANNEXURE I FORM B

(As per Section 29 of Banking Regulation Act 1949 (AACS))

Form of Profit and Loss Account for the year ended on 31st March 2023



ANNEXURE I FORM B

Schedule - 13 Interest Earned

(Rs.in Actual)

Particulars	End of March 31,2023	End of March 31,2022
I. Interest/discount on advances/bills	1,12,63,08,842.00	1,07,19,94,424.84
II. Income on investments	28,78,73,599.67	24,74,20,301.18
1. Interest on Government Securities	18,56,72,515.28	17,87,57,438.90
2. Profit Realised Treasury Bill	80,77,688.00	1,40,150.00
3. Int.on Deposits with other Banks	6,92,19,071.84	5,71,00,895.00
4. Interest on Call Market Lending to Banks	90,84,487.00	1,14,21,817.28
5. Interest on Commercial Paper	56,04,300.00	-
6. Interest on Corporate Bond	43,61,104.03	-
7. Interest on Mutual Funds	58,54,433.52	-
III. Interest on balances with Reserve Bank of India and other inter-bank funds	-	-
IV. Others	-	-
Grand Total I and IV	1,41,41,82,441.67	1,31,94,14,726.02

Schedule - 14 Other Income

(Rs.in Actual)

Particulars	End of March 31,2023	End of March 31,2022
I. Commission, exchange and brokerage	26,09,031.35	41,38,822.06
1. Bank Commission	12,41,334.94	31,44,358.37
2. Bank Guarantee Commission	1,62,332.00	1,78,681.88
3. Corporate Agency Commission	9,78,075.10	7,88,243.67
4. MSEDCL Commission	39,633.00	27,538.14
5. POS Transaction Commission	1,87,656.31	-
II. Profit on sale of investments	93,15,000.00	75,33,000.00
Less: Loss on sale of investments	-	-
III. Profit on revaluation of investments	-	-
Less: Loss on revaluation of investments	-	-
IV. Profit on sale of land, buildings and other assets	36,248.00	4,03,985.00
Less: Loss on sale of land, buildings and other assets	-	-
V. Profit on exchange transactions	-	-
Less: Loss on exchange transactions	-	-
VI. Income earned by way of dividends, etc.	40,500.00	40,500.00
VII. Miscellaneous Income	5,46,87,163.50	4,27,81,842.32
1. Notice Fee	1,24,971.00	2,44,242.38
2. Loan Forms Fees	9,55,176.60	6,06,047.12
3. Cheque Retuned Charged	32,23,511.99	34,69,641.04
4. Printing Charges	15,775.00	1,39,612.22
5. Processing Fee	2,28,16,326.00	1,63,36,203.98
6. Income From PSLC Sell Certificate	18,10,000.00	87,38,000.00
7. Locker Rent	17,38,674.00	13,25,364.60

(Rs.in Actual)

Particulars	End of March 31,2023	End of March 31,2022
8. Cheque Book Charged	14,86,572.57	8,73,953.62
9. Gold Custody Charges	5,48,295.10	5,47,259.17
10. ATM & Other Charges	63,60,342.73	63,10,825.27
11. Miscellaneous Income / Other Income	46,18,380.92	39,75,659.92
12. Excess Provision (Staff Leave Surrender Exp.)	-	1,45,288.00
13. Excess Provision (Impaired Assets.)	-	69,745.00
14. Credit Election Expenses	36,15,958.00	-
15. Tax on Previous Year Income	73,73,179.59	-
Grand Total I and VII	6,66,87,942.85	5,48,98,149.38

Schedule - 15 Interest Expended

(Rs.in Actual)

Particulars	End of March 31,2023	End of March 31,2022
I. Interest on deposits	74,16,09,323.71	72,92,76,582.48
II. Interest on Reserve Bank of India/ Inter-bank borrowings	-	-
III. Others	-	-
Grand Total I and IV	74,16,09,323.71	72,92,76,582.48

Schedule - 16 Operating Expenses

(Rs.in Actual)

Particulars	End of March 31,2023	End of March 31,2022
I. Payments to and provisions for employees	16,48,77,869.00	15,69,64,868.00
1. Salaries	12,84,79,015.00	12,16,68,103.00
2. Temporary Staff Salary	22,14,276.00	24,17,993.00
3. Provident Fund	1,02,92,689.00	96,89,104.00
4. Traveling Expenses	19,116.00	8,780.00
5. Training Expenses	1,39,116.00	92,195.00
6. Bouns & Ex-Gratia	74,62,346.00	67,57,000.00
7. Staff Gratuity	36,08,946.00	78,96,514.00
8. Staff Medical Insurance	35,37,115.00	20,04,349.00
9. Provident Fund Administration Charges	6,61,956.00	6,36,300.00
10. Labour Welfare Fee	12,564.00	12,276.00
11. Leave Salary Premium	74,26,116.00	57,82,254.00
12. Staff Leave Surrender Expenses	2,63,809.00	-
13. Staff Uniform	7,60,805.00	-
II. Rent, taxes and lighting	3,43,08,087.34	2,88,47,598.09
1. Office Rent	2,35,14,469.00	2,11,98,674.42
2. Bank Profession Tax	2,500.00	2,500.00
3. Land Maintenance Charges/Tax	1,47,935.00	1,47,935.00
4. Property Tax	17,95,168.00	16,40,654.70
5. Electricity Charges	44,29,975.00	41,41,444.54
6. Data Centre Rent Expenses	44,18,040.34	17,16,389.43
III. Printing and stationery	24,96,958.36	20,99,528.58
1. Stationary	12,16,595.25	9,51,075.46
2. Printing	12,80,363.11	11,48,453.12
IV. Advertisement and publicity	8,98,220.00	9,26,615.32

(Rs.in Actual)

Particulars	End of March 31,2023	End of March 31,2022
V. Depreciation on bank's property	1,73,00,835.84	1,83,83,965.51
1. Furniture & Dead Stock	54,17,543.00	60,22,965.50
2. Depreciation on Building	14,67,817.00	23,19,954.00
3. Depreciation on Civil Work	29,12,016.00	31,70,338.00
4. Depreciation on Electricals & Fixtures	24,24,772.00	27,42,835.94
5. Depreciation on Computers	40,59,022.84	29,55,416.07
6. Depreciation on Library	3,793.00	4,077.00
7. Depreciation on Vehicles	10,15,872.00	11,68,379.00
VI. Director's fees, allowances and expenses	3,98,455.00	2,28,804.00
1. Board Meeting Allowances	3,41,755.00	2,18,554.00
2. Directors Training Expenses	56,700.00	10,250.00
VII. Auditors' fees and expenses (including branch auditors)	34,08,907.00	37,61,014.28
1. Statutory Audit Fees	19,40,400.00	16,56,368.28
2. Concurrent Audit Fees	12,67,200.00	13,64,196.00
3. Tax Audit Fees / System Audit Fees	2,01,307.00	7,40,450.00
VIII. Law charges	9,73,216.00	9,18,710.72
1. Consultancy Fee	9,28,659.00	5,77,200.72
2. Advocate Fee	44,557.00	3,41,510.00
IX. Postages, Telegrams, Telephones, etc.	56,63,433.07	55,92,254.26
1. Telephone Expenses	5,79,382.19	6,28,420.72
2. Postage/Courier etc.	6,44,627.50	6,60,779.92
3. Lease Line Expenses	44,39,423.38	43,03,053.62
X. Repairs and maintenance	53,57,455.55	49,38,846.12
1. Repairs and Renewals	44,44,362.83	32,99,155.06
2. AMC Annual Maintenance Charges	8,07,809.72	15,64,780.66
3. Vehicles Repairs and Renewals	1,05,283.00	65,851.40
4. Write Off Assets	-	9,059.00
XI. Insurance	2,02,47,711.52	1,94,09,939.80
1. Bank Insurance	19,88,919.00	21,30,094.54
2. Vehicle Insurance	93,525.52	1,13,930.26
3. DICGC Premium Paid	1,81,65,267.00	1,71,65,915.00
XII. Amortisation Premium on Investments (GOI)	6,91,381.00	6,40,726.00
XIII. Other expenditure	11,11,52,971.11	4,56,79,970.13
1. Pigmy Deposits Commission	59,80,545.00	46,48,853.16
2. Office Expenses	55,46,423.76	45,47,921.90
3. Security Expenses	1,00,27,429.72	87,88,931.00
4. Sundry Expenses	25,22,313.87	16,73,487.17
5. Function Expenses	2,70,671.37	2,00,449.98
6. Fedaretion/Association & Other Contribution Expenses	4,13,200.00	5,46,610.00



(Rs.in Actual)

Particulars	End of March 31,2023	End of March 31,2022
7. News Paper Expenses	83,027.00	72,609.00
8. Stamp Expenses	13,500.00	6,100.00
9. Travelling Expenses	1,74,951.00	2,07,354.00
10. Bank Charges / Security Transaction Charges Expenses	1,15,158.30	58,926.20
11. Miscellaneous & Other Expances/Bank Charges	93,005.13	1,44,315.05
12. Rebate Expenses	92,57,786.00	1,39,49,606.00
13. DC & DR Expenses	-	19,07,500.00
14. Petrol & Diesel Expenses	18,56,574.00	16,46,307.00
15. Defferred Tax Expenses	1,24,239.00	18,43,436.00
16. Election Expenses	-	35,80,000.00
17. Donation	-	4,00,000.00
18. Loss on A/C of Damage or Sale	28,924.00	9,411.00
19. Ineligible GST ITC	58,67,302.65	14,48,152.67
20. Stamp Duty Charges Levied	54,599.38	-
21. Penalty Imposed by RBI	6,00,000.00	-
22. OTS Waived Accounts	6,81,23,320.93	-
Grand Total I and XIII	36,77,75,500.79	28,83,92,840.81

**Schedule - 17
Provisions and contingencies**

(Rs.in Actual)

Particulars	End of March 31,2023	End of March 31,2022
Provision Against BDDR	19,65,18,175.81	16,00,00,000.00
Provision Against Standerd Assets	-	1,00,00,000.00
Provision Against Investment Depreciation Reserve Fund	3,40,00,000.00	3,57,00,000.00
Grand Total I and IV	23,05,18,175.81	20,57,00,000.00

**Schedule - 18
Income Tax Expenses**

(Rs.in Actual)

Particulars	End of March 31,2023	End of March 31,2022
Tax on Previous Year Income	-	37,22,498.76
Tax on Current Year Income	4,00,00,000.00	5,30,00,000.00
Grand Total I and IV	4,00,00,000.00	5,67,22,498.76

Place : Manchar

Date : 28/06/2023

c) Risk category-wise country exposure

(Rs. in Crore)

Risk Category	Exposure (Net) as at March 31, 2023	Provision held as at March 31, 2023	Exposure (Net) as at March 31, 2022	Provision held as at March 31, 2022
Insignificant	-	-	-	-
Low	-	-	-	-
Moderately Low	-	-	-	-
Moderate	-	-	-	-
Moderately High	-	-	-	-
High	-	-	-	-
Very High	-	-	-	-
Total	-	-	-	-

Bank is not dealing in foreign exchange and all transactions are domestic in nature hence not identified any country risk in current and previous year

d) Unsecured advances

(Rs. in Crore)

Particulars	2022-23	2021-22
Total unsecured advances of the bank	31.12	20.17
Out of the above, amount of advances for which intangible securities such as charge over the rights, licenses, authority, etc. have been taken	55.72%	43.46%
Estimated value of such intangible securities		

6. Concentration of deposits, advances, exposures and NPAs

a) Concentration of deposits

(Rs. in Crore)

Particulars	2022-23	2021-22
Total deposits of the twenty largest depositors	239.19	197.57
Percentage of deposits of twenty largest depositors to total deposits of the bank	17.35%	15.62%

b) Concentration of advances

(Rs. in Crore)

Particulars	2022-23	2021-22
Total advances to the twenty largest borrowers	161.15	151.96
Percentage of advances to twenty largest borrowers to total advances of the bank	16.28%	16.92%

c) Concentration of exposures

(Rs. in Crore)

Particulars	2022-23	2021-22
Total exposure to the twenty largest borrowers/customers	182.73	185.98
Percentage of exposures to the twenty largest borrowers/ customers to the total exposure of the bank on borrowers/customers	18.47%	20.71%

d) Concentration of NPAs

(Rs. in Crore)

Particulars	2022-23	2021-22
Total Exposure to the top twenty NPA Accounts	77.74	61.44
Percentage of exposures to the twenty largest NPA exposures to total Gross NPAs.	62.81%	55.72%

7. Transfer to Depositor Education and Awareness Fund (DEAFund)

Unclaimed Deposits liabilities (where amount due has been transferred to The Depositor Education and Awareness Fund Scheme 2014 – Section 26A of Banking Regulation Act 1949). The Bank transferred the amount to DEAF in accordance with the RBI Circular. The details are provided below:

(Rs. in Lakh)

Particulars	2022-23	2021-22
i) Opening Balance of amounts transferred to DEAF	97.08	74.83
ii) Add: Amounts transferred to DEAF during the year	14.32	22.60
iii) Less: Amounts reimbursed by DEAF towards claims*	0.47	0.35
iv) Closing balance of amounts transferred to DEAFund	110.93	97.08

8. Disclosure of complaints

a) Summary information on complaints received by the bank from customers and from the officers of Banking Ombudsman (OBOs)

Particulars	2022-23	2021-22
Complaints received by the bank from its customer	-	-
1. Number of complaints pending at beginning of the year	-	-
2. Number of complaints received during the year	2	4



वैधानिक लेखापरिक्षक अहवाल

(महाराष्ट्र सहकारी संस्थांचा कायदा १९६० कलम ८१ आणि
महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम ६९(३) अन्वये केलेल्या नमुना क्र.एन-१ अनुसरून)

प्रति,
सन्माननीय सभासद,
शरद सहकारी बँक लि., मंचर

संदर्भ:- नियुक्ती जा.क्र.मुका/ वै.ले.प./सी.ए./नियुक्ती /पत्र/१९३३/२०२२-२३ दि.११/११/२०२२ वैधानिक लेखापरिक्षण अहवाल.

- आम्ही शरद सहकारी बँक लि.,मंचर या बँकेच्या सोबत जोडलेल्या दि.३१ मार्च २०२३ रोजीच्या आर्थिक पत्रकांचे म्हणजेच ताळेबंद व त्या दिनांकास संपणाऱ्या वर्षाच्या नफातोटापत्रकाचे सदर आर्थिक पत्रकाचा भाग असणारी महत्वपूर्ण आर्थिक धोरणे व अन्य अनुषंगिक माहिती यांचे लेखापरिक्षण केले आहे. आर्थिक वर्ष दि.०१/०४/२०२२ ते दि.३१/०३/२०२३ या कालावधीच्या आर्थिक पत्रकामध्ये आम्ही लेखापरिक्षण केलेल्या २७ शाखा व मुख्य कार्यालय यांच्या व्यवहाराचा समावेश आहे.
- व्यवस्थापनाची आर्थिक पत्रकाबाबतची जबाबदारी:-** सदरची आर्थिक पत्रके ही बँकिंग रेग्युलेशन अॅक्ट १९४९ रिझर्व्ह बँकेची मार्गदर्शक तत्वे आणि महाराष्ट्र सहकारी संस्थांचा कायदा १९६० मधील तरतुदींना अनुसरून बनविण्याची जबाबदारी ही बँकेच्या व्यवस्थापनाची आहे. सदरच्या जबाबदारीमध्ये आर्थिक पत्रके तयार करताना आवश्यक असणाऱ्या अंतर्गत नियंत्रणासाठीचे नियम तयार करणे, त्याची अंमलबजावणी करणे व वेळोवेळी त्यामध्ये सुधारणा करणे आदी बाबींचा समावेश होतो की ज्यामुळे सदरची आर्थिक पत्रके ही कोणत्याही प्रकारच्या गंभीर चुका अथवा दोष विरहीत होतील.
- वैधानिक लेखापरिक्षकांची जबाबदारी:-** आमची जबाबदारी ही आम्ही केलेल्या लेखापरिक्षणाच्या आधारे त्या आर्थिक पत्रकांवर मत नोंदविण्याची आहे. आम्ही आमचे लेखापरिक्षण हे दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकॉंटंटस् ऑफ इंडिया यांनी निर्देशित केलेल्या ऑडिटिंग स्टॅंडर्ड्सना तसेच बँकिंग रेग्युलेशन अॅक्ट १९४९, महाराष्ट्र राज्य सहकारी कायदा १९६० व रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्वांना अनुसरून केलेले आहे. त्या स्टॅंडर्डस् नुसार आम्ही आमचे लेखापरिक्षणाचे नियोजन व प्रत्यक्ष लेखापरिक्षण अशा पद्धतीने करणे अपेक्षित आहे की, जेणेकरून त्या आर्थिक पत्रकामध्ये गंभीर स्वरूपाच्या चुका नाहीत, याची रास्त खात्री करून घेतली जाईल.
- आर्थिक पत्रकामधील रकमांच्या संदर्भातील व इतर माहितीच्या संदर्भातील पुरावे नमुना तत्वांवर तपासण्याचा अंतर्भाव लेखापरिक्षणामध्ये होतो. लेखापरिक्षणाच्या पद्धतीची निवड ही लेखापरिक्षकांचे अनुमान, तसेच आर्थिक पत्रकामध्ये चुका अथवा अफरातफर यामुळे गंभीर दोष निर्माण होण्याच्या शक्यतेची पडताळणी आदी बाबी गृहीत धरून केली जाते. अशा जोखमीची पडताळणी करून योग्य अशी लेखापरिक्षण पद्धती निवडताना लेखापरिक्षक प्रामुख्याने बँकेने आर्थिक पत्रके तयार करताना अवलंबलेली अंतर्गत नियंत्रण पद्धती विचारात घेतात. लेखापरिक्षणामध्ये व्यवस्थापनाने वापरलेल्या अकॉंटिंग तत्वांच्या योग्यतेचे मुल्यमापन करणे व आर्थिक पत्रकाच्या सादरीकरणाचे मूल्यमापन करणे याचा सुद्धा समावेश होतो.
- आमचा विश्वास असा आहे की, आमच्या लेखापरिक्षण दरम्यान आम्हाला मिळालेले पुरावे आम्हाला आमचे लेखापरिक्षणाबाबतचे मत बनविण्यासाठी यथार्थ आधार मिळवून देतात.
- आमच्या मते आम्हाला दिलेल्या संपूर्ण माहिती तसेच खुलाशावरून हे हिशोब, त्यासोबतच्या टिपण्या व त्यासोबतची परिशिष्टे आणि आमच्या लेखापरिक्षण अहवालातील मुद्दे यांना अनुसरून महाराष्ट्र सहकारी संस्थांचा १९६० चा कायदा व त्याखालील नियमान्वये अपेक्षित अशा रितीने आवश्यक अशी सर्व माहिती देतात. तसेच भारतामध्ये सर्वमान्य असणाऱ्या या अकॉंटिंग तत्वांचे अनुपालन करतात.
 - ताळेबंदाच्या बाबतीत दि.३१/०३/२०२३ च्या बँकेच्या परिस्थितीची आणि
 - नफा-तोटा पत्रकाच्या बाबतीत या दिनांकास संपणाऱ्या वर्षाच्या मुदतीत बँकेच्या नफ्याची सत्य व रास्त स्थिती दर्शवित आहेत.
 - बँकेची रोख तरलता या दिनांकास संपणाऱ्या रोख तरलता पत्रकानुसार आहे.
- सदर बँकेचे ताळेबंद पत्रक व नफा-तोटा पत्रक हे बँकिंग रेग्युलेशन अॅक्ट १९४९ च्या कलम २९ तसेच महाराष्ट्र सहकारी संस्थांचा कायदा १९६० महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम १९६१ च्या तरतुदींना अनुसरून तयार केले आहेत.
- परिच्छेद क्र.१ ते ५ मध्ये नमूद केलेल्या लेखापरिक्षण पद्धती आणि मुख्य कार्यालय व शाखा अहवालातील भाग अ, ब आणि क मध्ये नमूद केलेल्या शेऱ्यास अनुसरून तसेच आमच्या संपूर्ण ज्ञानाप्रमाणे आणि आम्हांला दिलेल्या संपूर्ण माहिती तसेच खुलाशावरून आणि बँकेने सादर केलेल्या हिशोब व त्यासोबत जोडलेली परिशिष्टे यांना अनुसरून आम्ही अहवाल करतो की,
 - आमच्या लेखापरिक्षणाच्या उद्देशासाठी, आमच्या संपूर्ण ज्ञानाप्रमाणे व विश्वासाप्रमाणे जरूर ती माहिती व खुलासे उपलब्ध आहेत व ते समाधानकारक आहेत.
 - आमच्या दृष्टीस आलेले बँकेचे व्यवहार हे बँकेच्या अधिकारक्षेत्रास अधीन राहून केलेले आहेत.
 - लेखापरिक्षणाच्या दृष्टीने शाखांकडून प्राप्त झालेली विवरणपत्रके पुरेशी आहेत.
- आमच्या मते ताळेबंद व नफा-तोटा पत्रक, रोख तरलता पत्रक हे अकॉंटिंग स्टॅंडर्डस्चे सर्वसाधारण योग्य रितीने अनुपालन करतात.
- तसेच परिशिष्ट 'अ,ब,क' च्या अधिन राहून आम्ही अहवाल करतो की,
 - आम्ही तपासलेला ताळेबंद व नफातोटापत्रक बँकेच्या हिशोबांच्या पुस्तकांशी व विवरणांशी जुळतो आहे.
 - आमच्या मते पुस्तकांच्या तपासणीतून जितपत दृष्टीस येईल त्यावरून बँकेने संबंधित कायद्यानुसार अपेक्षित असल्याप्रमाणे योग्य ती हिशोबाची पुस्तके ठेवली आहेत.
 - लेखापरिक्षण अहवाल तयार करताना आम्ही लेखापरिक्षण केलेल्या शाखांच्या अहवालाचा परामर्श घेतला आहे.
 - आर्थिक वर्ष २०२२-२३ करिता बँकेला वर्ग 'अ' देण्यात आला आहे.

मे.देशपांडे आणि मॅडेस करीता
चार्टर्ड अकॉंटंटस्.

स्थळ - पुणे.

दिनांक - २८/०६/२०२३

(भागीदार)



ACCOUNTING STANDARDS



Financial Year 2022-23

It is mandatory for the co-operative banks to make the compliances of Accounting Standards, which are applicable. Accordingly, our bank has complied the following Accounting Standards (AS).

ACCOUNTING STANDARDS

No.	As No.	Accounting Standard	How Complied
01.	AS-3	Cash Flow Statement	Indirect Method of preparation cash flow statement is followed and accordingly prepared and enclosed with Balance Sheet.
02.	AS-5	Net Profit or Loss and prior period items	<p>The bank has considered normally all the items of income and expenses, which are pertaining to the accounting period before determining the net profit.</p> <p>The Profit and Loss Account and other statements, shows no such extraordinary items of expenditure except branch inauguration expenses, which have been incurred during the past year and distinct from ordinary expenditure incurred for years together. Since the said expenditure is of an enduring nature, it is written off over a period of five years.</p> <p>Further, no such errors of omissions in preparation of the financial statements in the earlier year in respect of any income or expenses and which have been accounted for during the year, unless otherwise specifically mentioned.</p>
03.	AS-6	Depreciation Accounting	The bank has generally complied AS-6 and AS-10 during the year barring some exceptions. A statement of fixed assets with cost block and depreciation is prepared.
04.	AS-9	Revenue Recognition	In accordance with the directives of the RBI, the significant item of income is interest on loans and advances, which has been accounted on accrual basis in respect of performing assets and on cash basis in respect of nonperforming assets. From the point view of materiality concept, the bank has complied with Revenue Recognition accounting standard.
05.	AS-10	Accounting for fixed assets	The bank has complied AS-6 and AS-10 during the year. A statement of fixed assets with cost block and accumulated depreciation is drawn.
06.	AS-15	Retirement Benefits	As per information given the bank has taken Group Gratuity Insurance Scheme (GGIS) and Leave Encashment Scheme of LIC and the premium paid has been charged to the Profit and Loss Account. Therefore, the liability in respect of gratuity and Leave Encashment payable to the employee is covered under the aforesaid scheme.
07.	AS-17	Segment Reporting	The major part of the business of the bank is accepting deposit and lending. It is only one category in which the bank is engaged. Since, there are no different categories, which are distinct from each other having different risks and rewards. Therefore, Accounting Standard AS-17 prescribed by ICAI is not applicable.
08.	AS-18	Related Party Disclosure	As per information given to us the bank has no subsidiary banks or associated banks. The bank has not granted any loans to its directors after becoming they are director or concerns in which they are interested. The loans granted to key management personals is not falling under the category of related party disclosure, because each person is a single party and the same has been clarified by RBI vide Circular, dt.:29.03.2003.
09.	AS-20	Earnings Per Share	Earnings Per Share is worked out that, the net profit attributable to equity share holders is divided by weighted average number of equity shares outstanding during the period.
10.	AS-22	Accounting for taxes on income	In accordance with the principles laid down by ICAI, the bank has worked out Deferred Tax and brought into the books of accounts.
11.	AS-26	Intangible Assets	<p>Intangible Assets includes the Banking Software in use. The cost of the software has been included under the head "Computer". In short, the cost of software and hardware has been taken together in the Balance Sheet. A depreciation as per RBI Norms at 33.33% on Straight Line Method (SLM) has been charged.</p> <p>Henceforth, the bank will classify the cost of hardware and software separately and disclose in the Balance Sheet accordingly as an "Intangible Assets" in respect of software.</p>



Disclosures as per R.B.I. Norms

ACCOUNTING STANDARDS

Financial Year 2022-23

It is mandatory for the co-operative banks to make the compliances of Accounting Standards, which are applicable. Accordingly, our bank has complied the following Accounting Standards (AS).

ACCOUNTING STANDARDS

No.	As No.	Accounting Standard	How Complied
12.	AS-28	Impairment of Assets	In respect of advance, the bank has made necessary provision as per RBI prudential norms of provisioning. Further in respect of fixed assets, the depreciation of an adequate amount is also provided. The total market value of the securities in AFS category was below the cost price. Hence, impairment of asset is provided by sufficient provision towards IDR.
13.	AS-29	Provisions, Contingent Liabilities and Contingent Assets	As per information provided to us the guarantee given on behalf of customers has been accounted for and all such guarantees are fully secured. The contingent liability also includes the amount transferred to Depositor Education Awareness Fund (DEAF) There are no such liabilities of which an obligation may arise in monetary terms subsequently. There are no disputed claims of any party or pending suits of financial obligations in litigation. Further, there is no possibility of arising any asset on the past event or existence of contingent asset is possible.
14.	AS-30	Non Banking Asset	By virtue of the provisions of section 6(f), 6(g) and section 9 of Banking Regulation Act, 1949, the bank has acquired immovable property of some of the borrowers in satisfaction of loan claims. The bank has also observed the provisions of sec. 100 r.w.r. 85 of MCS Act & Rules. On 31st March 2023, Non Banking Asset stood at Rs.132.94 Lakhs and overdue interest provision same is Rs.62.78 Lakhs. The details have been given in Schedule of the Head Office Schedules. Where the market value of the asset is in excess of principal amount of loan and overdue interest, such excess amount has been ignored. Where the market value of the asset is lesser than the principal amount and overdue interest, such excess interest is reversed.

For M/s Deshpande & Mendes
Chartered Accountants

CA Mandar Deshpande (Partner)
Membership No.-154521
Firm Registration No.- 138147W
Audit Panel No.- 14052

Place: PUNE
Date : 28/06/2023





NOTE FORMING PART OF THE ACCOUNTS FOR THE YEAR ENDED 31ST MARCH, 2023

A) SIGNIFICANT ACCOUNTING POLICIES

1. Basis of Accounting :-

1.1 The financial statements are prepared under historical cost convention and on the assumptions of going concern concept and in accordance with the generally accepted accounting principles and practices prevailing in Co-operative Banks in Maharashtra except otherwise stated.

1.2 Use of Estimates :-

Revenues and costs are accounted for on accrual basis except as otherwise stated. The preparation of financial statements and the reported income and expenses during the reporting period. Management believes that the estimates used in preparation of the financial statements are prudent and reasonable. Future result could differ from their estimates. All accounting policies are generally consistently followed.

2. Investment :-

2.1 Investment other than Term Deposits with Banks/Institutions are classified into "Held for Trading" (HFT), "Available for Sale" (AFS) and "Held To Maturity" (HTM) categories in accordance with the Reserve Bank of India (RBI) directives as applicable to Urban Co-operative Banks. The bank has disclosed it's investment under the following heads.

- Central and state Government Securities
- Other Securities (which includes investments in PSU bonds)
- Shares of Co-op Institutions.

2.2 Investments held against Statutory Reserve Fund are kept in the form of NRD term deposits with Pune Dist. Central Co-op Bank Ltd., Pune.

2.3 As on 31.03.2023, the security is stated in the books of accounts at purchase cost less amount of premium paid on securities held in HTM category.

2.4 Investment under Held to Maturity category are shown at purchase cost. The Premium if any paid on Govt. Security is shown under the head other assets in Balance Sheet and under this category premium is amortized over the residual life of the security.

2.5 Investments under available for sale (AFS) and held for trading category (HFT) are valued script wise at lower of Cost or Market Value. The resultant net and depreciation in this category is recognized in the profit and loss account. Net appreciation if any is ignored.

2.6 Market value is determined on the basis of the "Yield to Maturity" (YTM) method as indicated by Primary Dealers Association of India (PDAI) jointly with the FBIL.

2.7 Broken period interest in respect of investments purchased is treated as an item of expenditure under the Profit and Loss Account.

2.8 Interest on deposit NRD Scheme with PDCC Bank Ltd., Manchar, earmarked for Statutory Reserve Fund is credited to the Profit and Loss Account.

3. Advances :-

3.1 The classification of advances into Standard, Sub-standard, Doubtful and Loss Assets as well as provisioning on standard advances and non performing advances has been arrived at in accordance with the Income Recognition, Assets Classification and Provisioning Norms prescribed by the Reserve Bank of India from time to time till date.

3.2 The bank has also made additional provisioning in the Bad and Doubtful Debts Reserve Account over and above the specific required provisioning prescribed by RBI for Non Performing Advances as a matter of prudence.

3.3 The overdue interest in respect of advance classified as Non-performing assets is shown separately under "Overdue Interest Reserve" as per the directives issued by the Reserve Bank of India.

4 Fixed Assets and Depreciation :-

4.1 Fixed Assets are stated at their historical cost less depreciation thereon and are accounted for only upon the final approval of the asset.

4.2 Additions to Fixed Assets, if the asset is purchased and retained for 180 days or more the depreciation is charged at full rate. Otherwise the same is depreciated at half of the normal rates.

4.3 Depreciation is charged on straight line method (SLM) on computer, software and for other fixed assets furniture etc on written down value method (WDV).

4.4 Since FY 2019-20 Bank adopted the policy of charging depreciation over vehicle from WDV to SLM.

Sr.No.	Particulars	Method of Depreciation	Rate of Depreciation
1	Furniture and Fixture	Written Down Value	10.00%
2	Electricals	Written Down Value	15.00%
3	Computers	Straight Line Method	33.33%
4	Vehicles	Straight Line Method	20.00%
5	Building	Written Down Value	10.00%
6	Civil Work	Written Down Value	10.00%
7	Library	Written Down Value	10.00%

5 Recognition of Income and Expenditure:-

5.1 Income and Expenditure is accounted on accrual basis except in respect of the following items the same is accounted on cash basis.

- i) Interest on Advances identified as NPA
- ii) Dividend on investment in shares, Premium paid on purchase of securities.
- iii) DICGC Insurance Premium

Note Forming Part Of The Accounts For The Year Ended 31st March 2023

6 Expenses:-

Expenses towards repairs/renovations/demolishing-dismantling to premises are booked on final completion/certification of the work after receipt/settlement of the final bills.

7 Reserve Fund

Dividend remaining unclaimed over period of three years, entrance fee and nominal membership fees outstanding at the end of the year are transferred to Statutory Reserve Fund.

8 Retirement Benefits

- 8.1 Gratuity to staff it provided on the basis of actuarial valuation, through LIC Group Gratuity Policy taken by the bank.
- 8.2 Bank has taken up group gratuity and leave encashment policy from Life Insurance Corporation and regularly making its contribution. As informed by the management, the sum assured is sufficient to cover the liability under gratuity and leave encashment.
- 9 The Bank has an ongoing process of reconciling its balances between the Head Office and its Branches. As at March 31, 2023 reconciliation is complete.
- 10 There have been no fines imposed on the Bank by Reserve Bank of India during the year.
- 11 The bank is advised to keep continuous watch and follow over NPA accounts and borrowing of customers.
- 12 Bank has complied with the applicable accounting standards issued by the Institute of Chartered Accountants of India to same extent.
- 12.1 Related party Disclosures-The Bank is a co-op Society under the Maharashtra Co-op Societies Act and there are no related parties requiring a disclosure under Accounting Standard-18, Issued by the Institute of Chartered Accountants of India other than key management personal i.e. Mrs. Jyotsna R. Kakade (Chief Executive Officer) Mr. Kulkarni V.N. (Dy. Chief Executive Officer) & Mr. Danait S.G. (Chief Manager) in form of Reserve Bank of India circular at 29/03/2003, no further details needs to be **disclosed**.
- 12.2 The entire operation of the bank is one composite banking business not liable to different risks and rewards. Hence, this (AS-17) standard on "segment reporting" is not applicable.

Part A: Business segments

Part A: Business segments										Rs. in Cr.	
Part A : Business segments:	Treasury		Corporate / Wholesale Banking		Retail Banking		Other Banking Business		Total		
	31.03.2023	31.03.2022	31.03.2023	31.03.2022	31.03.2023	31.03.2022	31.03.2023	31.03.2022	31.03.2023	31.03.2022	
Revenue	29.72	25.50	112.63	107.20	-	-	5.74	4.73	148.09	137.43	
Result	-	-	-	-	-	-	-	-	-	-	
Unallocated expenses									110.94	101.62	
Operating profit									37.15	35.81	
Income taxes									4.00	5.82	
Extraordinary profit/loss	-	-	-	-	-	-	-	-	-	-	
Net profit									10.10	9.42	
Other information:	-	-	-	-	-	-	-	-	-	-	
Segment Assets	424.24	365.73	989.60	898.00	-	-	-	-	1413.84	1263.73	
Unallocated assets									248.78	234.53	
Total assets									1662.62	1498.26	
Segment liabilities	-	-	1378.84	1264.91	-	-	-	-	1378.84	1264.91	
Unallocated liabilities									283.78	233.35	
Total liabilities									1662.62	1498.26	

Part B: Geographic segments :

The Bank operates as a single unit in India, hence separate information regarding geographic segments is not given.

12.3 AS-20, Earning per share has been worked out for the year 2022-23.

Sr.No.	Particulars	Amount (Rs.)
A	Profit attributable to Shareholder	621012 Lakh
B	Weighted Avg. Number of Share of 100/- each for the purpose of computing Basic Earning per Share	4605691
C	EPS	196.12

Earnings per share are calculated by dividing the net profit for the period after tax attributable to equity shareholders (before appropriation) by the weighted average number of equity shares outstanding during the period.

Note Forming Part Of The Accounts For The Year Ended 31st March 2023

12.4 Intangible assets.

The computer software is clubbed in fixed assets under the head "computer."

12.5 Impairment of Assets.

The bank has ascertained that unless otherwise specifically provided, there is no material impairment of any of its assets and such provision is made under AS-28, issued by the ICAI is required.

12.6 Provision, Contingent liabilities and Contingent Assets.

All letters of Credit/Guarantees are sanctioned to customers with approved credit limits in place, liability thereon is dependent on terms of contractual obligations, development, rising of demand by concerned parties and the amount being called up. These amounts are collateralized by margins, counter guarantees and secured charges. The contingent liability also includes the amount transferred to Depositor Education Awareness Fund (DEAF)

13 Previous year's figures are regrouped or rearranged wherever necessary to make them comparable with the current year,

14 Taxation :-

Provision for current tax is made on the basis of estimated taxable income for the year as per the provision of Income tax applicable.

15 Accounting of Goods and Services Tax:-

Goods and Services Tax (GST) has been implemented with effect from 1 July 2017. Accordingly GST Collected is st accounted in GST on Income Account and GST paid to Vendor is accounted in GST on Expenses Account. Out of the GST on Expenses Account, eligible Input Tax Credit is availed as set off. In case, eligible Input Tax credit remains unutilized, the same is carried forward and set off subsequently. The Input Tax credit on expenses which is not allowable to be set off as per GST Law is expensed out.

16 Non Banking Asset:-

Non banking asset includes assets acquired in satisfaction of loans of the bank. Where the market value of the asset is in excess of principal amount of loan and overdue interest, such excess amount has been ignored.

Where the market value of the asset is less than the principal and overdue interest amount such excess interest is reversed.

17 Related party disclosure:-

Since Chief Executive Officer of the Bank, Mrs. Kakade Jyotsna Raghunath , is a single party under the category Key Management Personnel, no further details need to be disclosed under AS- 18 read with RBI circular dated 29th March 2003

18 Deferred Tax:-

Deferred Tax is recognized, subject to the consideration of prudence of timing difference between taxable income and accounting income, that originated in one period and is capable of reversal in one or more subsequent period. Deferred tax assets and liabilities are measured using tax rates and tax laws that have been enacted or substantially enacted by the Balance Sheet date.

19 Reporting of CRILC

Bank has been submitting CRILC Report on quarterly basis with effect from 31st December 2019 as per RBI Circular of Information on Large Credit Dated 27th December 2019.

20 DEAF :-

As on 31/03/2023 Bank has transferred Rs.110.93 lakh to RBI towards DEAF. he some amount is reflecting to the both side of Balance sheet of the bank

21 CRAR:-

As on 31/03/2023 the bank has Tier I capital of Rs. 8960.86 lakh where as Tier-II capital is of Rs. 1708.54 lakh as on 31/03/2023. The total capital fund is of Rs.10669.40 lakh. Whereas total Risk Weight assets is of Rs.88798.71 lakh and hence CRAR is 12.02% as per the calculation of the Statutory Audit.

For M/s Deshpande & Mendes
Chartered Accountants

CA Mandar Deshpande (Partner)
Membership No.-154521
Firm Registration No.- 138147W
Audit Panel No.- 14052

Place: PUNE
Date : 28/06/2023



Financial Statements - Presentation and Disclosures

Ref.- Master Direction on Financial Statements - Presentation and Disclosures (Updated as on May 19, 2023)
RBI/DOR/2021-22/83 DOR.ACC.REC.No.45/21.04.018/2021-22

1. Regulatory Capital

a) Composition of Regulatory Capital

(Rs.in Crs.)

Sr.No.	Particulars	End of March 31,2023	End of March 31,2022
i	"Common Equity Tier 1 capital (CET 1)* / Paid up share capital and reserves@ (net of deductions, if any) "	89.61	92.28
ii	Additional Tier 1 capital*/ Other Tier 1 capital@	0.00	0.00
iii	Tier 1 capital (i + ii)	89.61	92.28
iv	Tier 2 capital	17.09	15.57
v	Total capital (Tier 1+Tier 2)	106.70	107.85
vi	Total Risk Weighted Assets (RWAs)	887.99	823.51
vii	"CET 1 Ratio (CET 1 as a percentage of RWAs)* / Paid-up share capital and reserves as percentage of RWAs"	10.09%	11.21%
viii	Tier 1 Ratio (Tier 1 capital as a percentage of RWAs)	10.09%	11.21%
ix	Tier 2 Ratio (Tier 2 capital as a percentage of RWAs)	1.92%	1.89%
x	Capital to Risk Weighted Assets Ratio	12.02%	13.10%
xi	Amount of paid-up equity capital raised during the year	2.75	1.38
xii	Amount of Tier 2 capital raised during the year	1.52	4.18

b) Draw down from Reserves

There is no draw down from the reserves during the current financial year.

2. Asset liability management

a) Maturity pattern of certain items of assets and liabilities - F.Y. 2022-23

(Rs.in Crs.)

Particulars	Day 1	2 to 7 days	8 to 14 days	15 to 30 Days	31 days to 2 months	Over 2 Months & to 3 Months	Over 3 Months & up to 6 Months	Over 6 Months & up to 1 Yr.	Over 1 year & up to 3 Yr.	Over 3 years & up to 5 Yr.	Over 5 years	Total
Deposits	1.26	38.24	5.02	42.55	76.17	62.49	241.47	315.65	348.14	247.87	0.99	1,379.85
Advances	60.55	3.81	0.49	15.06	12.58	10.75	50.68	75.25	319.62	252.54	188.27	989.60
Investments	-	4.95	1.00	5.00	1.91	5.83	42.08	51.82	6.50	35.91	269.24	424.24
Borrowings	-	-	-	-	-	-	-	-	-	-	-	-
Foreign Currency assets	-	-	-	-	-	-	-	-	-	-	-	-
Foreign Currency liabilities	-	-	-	-	-	-	-	-	-	-	-	-

a) Maturity pattern of certain items of assets and liabilities - F.Y. 2021-22

(Rs.in Crs.)

Particulars	Day 1	2 to 7 days	8 to 14 days	15 to 30 Days	31 days to 2 months	Over 2 Months & to 3 Months	Over 3 Months & up to 6 Months	Over 6 Months & up to 1 Yr.	Over 1 year & up to 3 Yr.	Over 3 years & up to 5 Yr.	Over 5 years	Total
Deposits	4.35	32.88	1.82	12.40	20.27	56.17	187.70	225.84	717.55	4.27	1.66	1,264.91
Advances	45.49	0.56	0.09	4.93	3.58	8.46	74.80	78.25	227.85	205.18	248.81	898.00
Investments	-	-	-	-	-	-	8.99	5.00	81.61	18.54	251.59	365.73
Borrowings	-	-	-	-	-	-	-	-	-	-	-	-
Foreign Currency assets	-	-	-	-	-	-	-	-	-	-	-	-
Foreign Currency liabilities	-	-	-	-	-	-	-	-	-	-	-	-

3. Investments

a) Composition of Investment Portfolio

(Rs.in Crs.)

Particulars	Investments in India - March 31,2023						Total investments in India
	Government Securities	Other Approved Securities	Shares	Debentures and Bonds	Subsidiaries and/ or joint ventures	Others	
Held to Maturity	-	-	-	-	-	-	-
Gross	115.28	-	0.05	10.15	-	140.14	265.62
Less: Provision for non performing investments (NPI)	-	-	-	-	-	-	-
Net	115.28	-	0.05	10.15	-	140.14	265.62
Available for Sale							
Gross	158.62	-	-	-	-	-	158.62
"Less: Provision for depreciationand NPI"	-	-	-	-	-	-	-
Net	158.62	-	-	-	-	-	158.62
Held for Trading							
Gross	-	-	-	-	-	-	-
"Less: Provision for depreciationand NPI"	-	-	-	-	-	-	-
Net	-	-	-	-	-	-	-
Total Investments	273.90	-	0.05	10.15	-	140.14	424.24
Less: Provision for non performing investment	-	-	-	-	-	-	-
"Less: Provision for depreciationand NPI"	-	-	-	-	-	-	-
Net	273.90	-	0.05	10.15	-	140.14	424.24

(Rs.in Crs.)

Particulars	Investments in India - March 31,2022						Total investments in India
	Government Securities	Other Approved Securities	Shares	Debentures and Bonds	Subsidiaries and/ or joint ventures	Others	
Held to Maturity							-
Gross	113.25	-	0.05	-	-	108.81	222.11
Less: Provision for non performing investments (NPI)	-	-	-	-	-	-	-
Net	113.25	-	0.05	-	-	108.81	222.11
Available for Sale							
Gross	143.62	-	-	-	-	-	143.62
"Less: Provision for depreciationand NPI"	-	-	-	-	-	-	-
Net	143.62	-	-	-	-	-	143.62
Held for Trading							
Gross	-	-	-	-	-	-	-
"Less: Provision for depreciationand NPI"	-	-	-	-	-	-	-
Net	-	-	-	-	-	-	-
Total Investments	256.87	-	0.05	-	-	108.81	365.73
Less: Provision for non performing investment	-	-	-	-	-	-	-
"Less: Provision for depreciationand NPI"	-	-	-	-	-	-	-
Net	256.87	-	0.05	-	-	108.81	365.73

During the current & previous financial years, Bank has only Investment in India

b) Movement of Provisions for Depreciation and Investment Fluctuation Reserve

(Rs.in Crs.)

Particulars	2022-23	2021-22
i) Movement of provisions held towards depreciation on investments		
a) Opening balance	6.60	2.03
b) Add: Provision made during the year	3.40	4.57
c) Less : Write off/ write back of excess provisions during the year	0.00	0.00
d) Closing Balance	10.00	6.60
ii) Movement of Investment Fluctuation Reserve		
a) Opening balance	7.15	3.40
b) Add: Amount transferred during the year	1.50	3.75
c) Less: Drawdown	0.00	0.00
d) Closing balance	8.65	7.15
iii) Closing balance in IFR as a percentage of closing balance of investments in AFS and HFT/Current category	5.45%	4.98%

c) Sale and transfers to/from HTM category

The value of sales and transfers of securities to/from HTM Category has not exceeded 5% of the book value of] investments held in HTM category at the beginning of the year.

d) Non-SLR investment portfolio

i) Non-performing non-SLR investments

(Rs.in Crs.)

Particulars	2022-23	2021-22
a. Opening balance	-	-
b. Additions during the year since 1st April	-	-
c. Reductions during the above period	-	-
d. Closing balance	-	-
e. Total provisions held	-	-

i) Issuer composition of non-SLR investments

(Rs.in Crs.)

Particulars	Amount		Extent of Private Placement		Extent of 'Below Investment Grade' Securities		Extent of 'Unrated' Securities	
	2022-23	2021-22	2022-23	2021-22	2022-23	2021-22	2022-23	2021-22
PSUs	-	-	-	-	-	-	-	-
Fis	-	-	-	-	-	-	-	-
Banks	140.14	108.86	-	-	-	-	-	-
Private Corporates	-	-	-	-	-	-	-	-
Subsidiaries/ Joint Ventures	-	-	-	-	-	-	-	-
Others	10.20	0.05	-	-	-	-	-	-
a. Investments in Shares of Co.Op. Banks	0.05	0.05	-	-	-	-	-	-
b. Investments in Corporate Bonds	10.15	-	-	-	-	-	-	-
Provision held towards depreciation	-	-	-	-	-	-	-	-
Total *	150.34	108.96						

4. Asset quality

a) Classification of advances and provisions held

(Rs.in Crs.)

Particulars	Standard	Non-Performing			Total Non Performing Advances	Total
	Total Standard Advances	Sub standard	Doubtful	Loss		
Gross Standard Advances and NPAs	-	-	-	-	-	-
Opening Balance	787.73	58.56	51.71	0.00	110.27	898.00
Add: Additions during the year					60.34	
Less: Reductions during the year*					46.84	
Closing balance	865.83	49.12	73.87	0.78	123.77	989.60
*Reductions in Gross NPAs due to:						
i) Upgradation					43.28	
ii) Recoveries (excluding recoveries from upgraded accounts)					3.56	
iii) Technical/ Prudential ¹⁶ Write-offs					0.00	
iv) Write-offs other than those under (iii) above					0.00	
Provisions (excluding Floating Provisions)						
Provisions (excluding Floating Provisions)	5.08	8.50	52.30	0.00	60.80	65.88
Add: Fresh provisions made during the year					35.11	
Less: Excess provision reversed/ Write-off loans					0.00	
Closing balance of provisions held	4.08	23.50	71.61	0.80	95.91	99.99
Net NPAs						
Opening Balance		50.06	-0.59	0.00	49.47	
Add: Fresh additions during the year					0.00	
Less: Reductions during the year					21.61	
Closing Balance		-9.44	37.30	0.00	27.86	27.86
Floating Provisions						
Opening Balance						-
Add: Additional provisions made during the year						-
Less: Amount drawn down ¹⁵ during the year						
Closing balance of floating provisions						-
Technical write-offs and the recoveries made thereon						
Opening balance of Technical/ Prudential written-off accounts						
Add: Technical/ Prudential write-offs during the year						
Less: Recoveries made from previously technical/ prudential written-off accounts during the year						
Closing balance						

Ratios (%)	As on 31-03-2023	As on 31-03-2022
Gross NPA to Gross Advances	12.51%	12.28%
Net NPA to Net Advances	3.12%	5.91%
Provision coverage ratio	77.49%	55.13%

b) Sector-wise Advances and Gross NPAs

(Rs.in Crs.)

Particulars	2022-23			2021-22		
	Outstanding Total Advances	Gross NPAs	Percentage of Gross NPAs to Total Advances in that sector	Outstanding Total Advances	Gross NPAs	Percentage of Gross NPAs to Total Advances in that sector
i) Priority Sector						
a) Agriculture and allied activities	96.52	17.06	17.68%	93.83	24.52	26.13%
b) Advances to industries sector eligible as priority sector lending	115.30	29.31	25.42%	110.20	10.67	9.68%
c) Services	404.99	41.44	10.23%	393.15	58.56	14.90%
d) Personal loans	74.97	3.42	4.56%	47.78	3.43	7.18%
Subtotal (i)	691.78	91.23	13.19%	644.96	97.18	15.07%
ii) Non-priority Sector						
a) Agriculture and allied activities	-	-	-	-	-	-
b) Industry	-	-	-	-	-	-
c) Services	-	-	-	-	-	-
d) Personal loans	297.82	32.54	10.93%	253.04	13.09	5.17%
Sub-total (ii)	297.82	32.54	10.93%	253.04	13.09	5.17%
Total (I + ii)	989.60	123.77	12.51%	898.00	110.27	12.28%

c) Particulars of resolution plan and restructuring

ii) Details of accounts subjected to restructuring

Details of accounts subjected to restructuring during the financial year 2022-23 are given below restricted other than as per RBI Circular Dated 06.08.2020.

(Rs.in Crs.)

Particulars	Particulars	Agriculture and allied activities		Corporates (excluding MSME)		Micro, Small and Medium Enterprises (MSME)		Retail (excluding agriculture and MSME)		Total	
		2022-23	2021-22	2022-23	2021-22	2022-23	2021-22	2022-23	2021-22	2022-23	2021-22
Standard	Number of borrowers	-	1	-	4	-	45	-	5	-	55
	Gross Amount	-	0.73	-	10.14	-	8.84	-	0.63	-	20.34
	Provision held	-	0.01	-	0.03	-	0.03	-	0.01	-	0.08
Sub standard	Number of borrowers	-	-	-	-	-	3	-	1	-	4
	Gross Amount	-	-	-	-	-	0.05	-	0.10	-	0.15
	Provision held	-	-	-	-	-	0.01	-	0.01	-	0.02
Doubtful	Number of borrowers	-	-	-	-	-	-	-	-	-	0
	Gross Amount	-	-	-	-	-	-	-	-	-	0
	Provision held	-	-	-	-	-	-	-	-	-	0
Total	Number of borrowers	-	1	-	4	-	48	-	6	-	59
	Gross Amount	-	0.73	-	10.14	-	8.89	-	0.73	-	20.49
	Provision held	-	0.01	-	0.03	-	0.04	-	0.02	-	0.10

d) Disclosure of transfer of loan exposures

Bank has not transferred/ acquired any default/ stressed loan to/ from other entities during the financial year 2022-23 and previous financial year 2021-2022"

e) Details of financial assets sold to Asset Reconstruction Companies (ARCS)

Bank has not sold any financial assets to Asset Reconstruction Companies (ARCs) during current and previous years

f) Details of non-performing financial assets purchased/sold from/ to other banks/ Financial Institutions/ NBFCs (excluding ARCs)

Bank has not purchased/sold any non-performing financial assets from/ to other banks/ Financial Institutions/ NBFC (excluding ARCs) during current and previous years.

g) Fraud accounts

Details on the number and amount of frauds as well as the provisioning thereon is as under:

(Rs. in Crs.)

Particulars	2022-23	2021-22
Number of frauds reported	1	-
Amount involved in fraud	0.23	-
Amount of provision made for such frauds	0.23	-
Amount of Unamortized provision debited from 'other reserves as at the end of the year.	-	-

h) Disclosure under Resolution Framework for COVID-19-related stress

A special window under the Prudential Framework was extended vide circular DOR.No.BP.BC./3/21.04.048/2020-21 dated August 6, 2020 and dated May 05,2022 to enable lender to implement a resolution plan in respect of eligible corporate exposures, and personal loans, while classifying such exposure as Standard.

Summary Statements of MSME, Personal & other corporate loan A/cs restructured as per RBI circular for Resolution Framework for COVID-19 related stress are as below :

Half yearly Disclosure for the period of March 31, 2023

(Rs. in Crs.)

Type of Borrower	Exposure to accounts classified as Standard consequent to implementation of resolution plan–Position as at the end of the previous half-year (A) 31.03.2023	Of (A), aggregate debt that slipped] into NPA during the half year	Of (A) amount written off during the half-year	Of (A) amount paid by the borrowers during the half- year	Exposure to accounts classified as Standard consequent to implementation of resolution plan –Position as at theend of this half-year 31.03.2023
Personal Loans	-	-	-	-	-
Corporate persons *	-	-	-	-	-
Of which MSMEs	-	-	-	-	-
Others	-	-	-	-	-
Total	-	-	-	-	-

* As defined in section 3(7) of the Insolvency and Bankruptcy Code, 2016

Half yearly Disclosure for the period of September 30,2022

(Rs. in Crs.)

Type of Borrower	Exposure to accounts classified as Standard consequent to implementation of resolution plan–Position as at the end of the previous half-year (A) 30.09.2022	Of (A), aggregate debt that slipped] into NPA during the half year	Of (A) amount written off during the half-year	Of (A) amount paid by the borrowers during the half- year	Exposure to accounts classified as Standard consequent to implementation of resolution plan –Position as at theend of this half-year 30.09.2022
Personal Loans	-	-	-	-	-
Corporate persons *	-	-	-	-	-
Of which MSMEs	-	-	-	-	-
Others	-	-	-	-	-
Total	-	0.00	0.00	0.00	-

* As defined in section 3(7) of the Insolvency and Bankruptcy Code, 2016



5. Exposures

a) Exposure to real estate sector

(Rs. in Crore)

Category	2022-23	2021-22
i) Direct exposure		
a) Residential Mortgages –	48.11	33.26
Lending fully secured by mortgages on residential property that is or will be occupied by the borrower or that is rented. Individual housing loans eligible for inclusion in priority sector advances shall be shown separately. Exposure would also include non-fund based (NFB) limits.	-	-
b) Commercial Real Estate –	69.38	79.19
Lending secured by mortgages on commercial real estate (office buildings, retail space, multipurpose commercial premises, multifamily residential buildings, multi tenanted commercial premises, industrial or warehouse space, hotels, land acquisition, development and construction, etc.). Exposure would also include non-fund based (NFB) limits;	-	-
c) Investments in Mortgage-Backed Securities (MBS) and other securitized exposures –	-	-
i. Residential	-	-
ii. Commercial Real Estate	-	-
ii. Indirect Exposure	-	-
Fund based and non-fund-based exposures on National Housing Bank and Housing Finance Companies.	-	-
Total Exposure to Real Estate Sector	-	-

b) Exposure to capital Market - Nil

(Rs. in Crore)

Category	2022-23	2021-22
i) Direct investment in equity shares, convertible bonds, convertible debentures and units of equity oriented mutual funds the corpus of which is not exclusively invested in corporate debt	-	-
ii) Advances against shares / bonds / debentures or other securities or on clean basis to individuals for investment in shares (including IPOs / ESOPs), convertible bonds, convertible debentures, and units of equity oriented mutual funds;	-	-
iii) Advances for any other purposes where shares or convertible bonds or convertible debentures or units of equity oriented mutual funds are taken as primary security;	-	-
iv) Advances for any other purposes to the extent secured by the collateral security of shares or convertible bonds or convertible debentures or units of equity oriented mutual funds i.e. where the primary security other than shares / convertible bonds / convertible debentures / units of equity oriented mutual funds does not fully cover the advances;	-	-
v) Secured and unsecured advances to stockbrokers and guarantees issued on behalf of stockbrokers and market makers"	-	-
vi) Loans sanctioned to corporates against the security of shares / bonds / debentures or other securities or on clean basis for meeting promoter's contribution to the equity of new companies in anticipation of raising resources	-	-
vii) Bridge loans to companies against expected equity flows / issues;	-	-
viii) Underwriting commitments taken up by the banks in respect of primary issue of shares or convertible bonds or convertible debentures or units of equity oriented mutual funds;	-	-
ix) Financing to stockbrokers for margin trading;	-	-
x) All exposures to Venture Capital Funds (both registered and unregistered)"	-	-
Total exposure to capital market	-	-

c) Risk category-wise country exposure

(Rs. in Crore)

Risk Category	Exposure (Net) as at March 31, 2023	Provision held as at March 31, 2023	Exposure (Net) as at March 31, 2022	Provision held as at March 31, 2022
Insignificant	-	-	-	-
Low	-	-	-	-
Moderately Low	-	-	-	-
Moderate	-	-	-	-
Moderately High	-	-	-	-
High	-	-	-	-
Very High	-	-	-	-
Total	-	-	-	-

Bank is not dealing in foreign exchange and all transactions are domestic in nature hence not identified any country risk in current and previous year

d) Unsecured advances

(Rs. in Crore)

Particulars	2022-23	2021-22
Total unsecured advances of the bank	31.12	20.17
Out of the above, amount of advances for which intangible securities such as charge over the rights, licenses, authority, etc. have been taken	-	-
Estimated value of such intangible securities	-	-

6. Concentration of deposits, advances, exposures and NPAs

a) Concentration of deposits

(Rs. in Crore)

Particulars	2022-23	2021-22
Total deposits of the twenty largest depositors	239.19	197.57
Percentage of deposits of twenty largest depositors to total deposits of the bank	17.35%	15.62%

b) Concentration of advances

(Rs. in Crore)

Particulars	2022-23	2021-22
Total advances to the twenty largest borrowers	161.15	151.96
Percentage of advances to twenty largest borrowers to total advances of the bank	16.28%	16.92%

c) Concentration of exposures

(Rs. in Crore)

Particulars	2022-23	2021-22
Total exposure to the twenty largest borrowers/customers	182.73	185.98
Percentage of exposures to the twenty largest borrowers/ customers to the total exposure of the bank on borrowers/customers	18.47%	20.71%

d) Concentration of NPAs

(Rs. in Crore)

Particulars	2022-23	2021-22
Total Exposure to the top twenty NPA Accounts	77.74	61.44
Percentage of exposures to the twenty largest NPA exposures to total Gross NPAs.	62.81%	55.72%

7. Transfer to Depositor Education and Awareness Fund (DEAFund)

Unclaimed Deposits liabilities (where amount due has been transferred to The Depositor Education and Awareness Fund Scheme 2014 – Section 26A of Banking Regulation Act 1949). The Bank transferred the amount to DEAF in accordance with the RBI Circular. The details are provided below:

(Rs. in Lakh)

Particulars	2022-23	2021-22
i) Opening Balance of amounts transferred to DEAF	97.08	74.83
ii) Add: Amounts transferred to DEAF during the year	14.32	22.60
iii) Less: Amounts reimbursed by DEAF towards claims*	0.47	0.35
iv) Closing balance of amounts transferred to DEAFund	110.93	97.08

8. Disclosure of complaints

a) Summary information on complaints received by the bank from customers and from the officers of Banking Ombudsman (OBOs)

Particulars	2022-23	2021-22
Complaints received by the bank from its customer	-	-
1. Number of complaints pending at beginning of the year	-	-
2. Number of complaints received during the year	2	4



Particulars	2022-23	2021-22
3. Number of complaints disposed during the year	2	4
3.1. Of which, number of complaints rejected by the bank	-	-
4. Number of complaints pending at the end of the years	-	-
Maintainable complaints received by the bank from OBOs		
5. Number of maintainable complaints received by the bank from OBOs	4	4
5.1 Of 5, number of complaints resolved in favour of the bank of Bos #	4	4
5.2 Of 5, number of complaints resolved through conciliation /mediation / advisories issued by Bos	-	-
5.3 Of 5, number of complaints resolved after passing of Awards by Bos against the bank	-	-
6. Number of Awards unimplemented within the stipulated time (other than those appealed)	-	-

Note : Maintainable complaints refer to complaints on the ground specifically mentioned in BO Scheme 2006 and covered within the ambit of the scheme.

Cases Closed by OBs due to rejection

b) Top five grounds of complaints received by the bank from customers

Grounds of complaints, (i.e. complaints relating to)+B130	Number of complaints pending at the beginning of the year	Number of complaints received during the year	% increase/ decrease in the number of complaints received over the previous year	Number of complaints pending at the end of the year	Of 5, number of complaints pending beyond 30 days
1	2	3	4	5	6
F.Y. (2022-2023)					
Internet/Mobile/Electronic Banking (3)	-	1	-	-	-
Loans and advances (8)	-	2	-	-	-
Staff behaviour (14)	-	2	100.00%	-	-
Others (16)	-	3	-40.00%	-	-
Total	-	8	33.33%	-	-
F.Y. (2021-2022)					
Internet/Mobile/Electronic Banking (3)	-	-	-	-	-
Loans and advances (8)	-	-	-	-	-
Staff behaviour (14)	-	1	-	-	-
Others (16)	-	5	-	-	-
Total	-	6	-	-	-

9. DISCLOSURES FOR PENALTIES:

During F.Y. 2022 - 23, RBI has imposed Rs. 6 Lakh penalty on Bank.

10. Other Disclosures

a) Business ratios

(Rs. in Crore)

Particulars	2022-23	2021-22
i) Interest Income as a percentage to Working Funds	8.82%	9.11%
ii) Non-interest income as a percentage to Working Funds	0.42%	0.38%
iii) Cost of Deposits	5.71%	5.97%
v) Net Interest Margin	4.90%	4.62%
v) Operating Profit as a percentage to Working Funds	2.32%	2.47%
vi) Return on Assets	0.63%	0.65%
vii) Business (deposits plus advances) per employee	8.84	8.19
viii) Profit per employee	0.04	0.04

b) Bank Assurance business

(Rs. in Crore)

Particulars	2022-23	2021-22
From selling Life Insurance Policies		
From selling Non-life Insurance Policies	0.10	0.08
Total	0.10	0.08

c) Marketing and distribution -

Bank has not received any fees/ remuneration in respect of the marketing and distribution function during current and previous year



d) Information Regarding Trading of Priority Sector Lending Certificate (PSLC)

(Rs. in Actual)

Category of PSLC	Amount of PSLC Sold	No. of Units Sold	Premium Amount per Unit	Premium Amount Received
PSLCSM - PSLC SMALL AND MARGINAL FARMERS	10,00,00,000.00	40	45,250.00	18,10,000.00

e) Provisions and contingencies

(Rs. in Crore)

Particulars	2022-23	2021-22
1. Provision towards NPA	19.65	16.00
2. Provision for Contingencies	-	1.00
3. Provision Against Investment Depreciation Reserve Fund	3.40	3.57
Total	23.05	20.57

f) Payment of DICGC Insurance Premium

(Rs. in Actual)

Particulars	2022-23	2021-22
Payment of DICGC Insurance Premium	1.82	1.72
Arrears in payment of DICGC Premium	-	-

g) Disclosure of facilities granted to directors and their relatives

Statement Showing Particulars of Loans & Advances to the Directors & their Relatives:

Particulars	2022-23	2021-22
Directors	-	-
Relative of Directors	0.02	-
Companies/Firms in which Directors are interested	-	-
Directors Relative Surety	-	-
Total	-	-

Mrs. Kakade J.R.
Chief Executive Officer

Shri. Thorat D.R.
Director

Shri. Walse Patil V.P.
Vice-Chairman

Shri. Shah D.P.
Chairman

Shri.Pachpute G.B.
Sr.Manager (Accts Dept.)

Shri. Danait S.G.
Chief Manager

Shri Kulkarni V.N.
Dy.Chief Executive Officer

As per our report of even date

For M/s B.B. Thorat & Associates
Chartered Accountants

CA B.B. Thorat (Proprietor)
Membership No.-048189
Firm Registration No.- 114483W
Concurrent Auditor

For M/s Deshpande & Mendes
Chartered Accountants

CA Mandar Deshpande (Partner)
Membership No.-154521
Firm Registration No.- 138147W
Audit Panel No.- 14052
Statutory Auditor



Sharad Sahakari Bank Ltd., Manchar

Cash Flow Statement

For The Year Ended 31 March 2023

(Rs.in Lakh)

Particulars	As on 31/03/2023	As on 31/03/2022
A) CASH FLOW FROM OPERATING ACTIVITIES:		
Net Profit as per P & L Account	1009.67	942.21
1) Add : Adjustment for		
Depreciation on Assets	173.01	183.84
Fixed Assets write off	0.00	0.09
Amortisation on Investment	6.91	6.41
Provision for Leave Encashment	0.00	67.69
Rebate Provision	0.00	11.00
Other Provision	0.00	164.18
Provision for Investment Depreciation Fund	340.00	357.00
Provision of Standard Assets	0.00	100.00
Provision for BDDR	1965.18	1600.00
Sub Total :	2485.10	2490.21
2) Less :		
Profit On Govt securities /Treasury bills	-173.93	-76.73
Dividend Received	-0.40	-0.40
Defferred Tax Assets	1.24	18.43
Profit on Sale of PSLC	-18.10	-87.38
Sub Total :	-191.19	-146.08
3) Add : Adjustments for Working Capital Changes		
Increase in Investments	-5850.98	776.95
Increase in Advances	-9159.65	-6080.95
Increase in Other Assets	-1009.40	-2490.63
Increase in Funds	3524.17	2300.17
Increase in Deposits	11392.97	4958.59
Increase in Other Liabilities	-1457.80	894.20
Sub Total :	-2560.69	358.33
4) Net Cash Generated From Operating Activities Before Tax (1+2+3)	742.89	3644.67
5) Less : Income Tax Paid	-400.00	-581.71
Net Cash Generated From Operating Activities After Tax (A) (4+5)	342.89	3062.96
B) CASH FLOW FROM INVESTING ACTIVITIES		
Purchase Fixed Assets	-201.17	-40.54
Less Sale Proceed of Fixed Assets	0.00	0.00
Loss on Sale of Fixed Assets	-0.29	-65.18
Sub Total :	-201.46	-105.72
Net Cash Generated From Investing Activities (B)	-201.46	-105.72
C) CASH FLOW FROM FINANCING ACTIVITIES		
Increase in Share Capital	275.00	137.62
Dividend Paid	-0.97	-403.21
Sub Total :	274.03	-265.59
Net Cash Generated From Financing Activities (C)	274.03	-265.59
D) Net Increase in Cash and Cash Equivalents (A + B + C)	415.46	2691.65
E) Cash and Bank Balances at the Beginning of the Year	15164.83	12473.18
Cash and Bank Balances at the End of the Year (D + E)	15580.29	15164.83



सन २०२३-२४ चे खर्च व उत्पन्न बाबींचे अंदाज पत्रक

सन २०२३-२४ चे खर्चाचे अंदाजपत्रक

(रकम रु.लाखात)

अ.क्र.	खर्च तपशिल	२०२२-२३ चा अंदाज	प्रत्यक्ष खर्च	वाढ/घट	२०२३-२४ चा अंदाज
१	ठेवी व ओ.डी. वरील व्याज खर्च	७७७५.००	७४१६.०९	-३५८.९१	७८५०.००
२	सेवक पगार,भत्ते, प्रॉ.फंड,बोनस खर्च	१९९५.००	१६४८.७८	-२६६.२२	१९५०.००
३	संचालक मंडळ मिटींग भत्ते,प्रवास मानधन खर्च	५.००	३.९८	-१.०२	२०.००
४	भाडे,कर,विज,विमा खर्च	५५०.००	५४५.५६	-४.४४	७७०.००
५	टपाल,तार,दुरध्वनी खर्च	६५.००	५६.६३	-८.३७	६०.००
६	हिशोब तपासणी फी खर्च	५०.००	३४.०९	-१५.९१	४५.००
७	मालमत्तेवरील घसारा,दुरुस्ती,अॅमोर्टायझेशन खर्च	२७०.००	२३३.५०	-३६.५०	२५०.००
८	स्टेशनरी व छपाई खर्च	३५.००	२४.९७	-१०.०३	३५.००
९	जाहिरात खर्च व मार्केटिंग खर्च	१५.००	८.९८	-६.०२	२०.००
१०	कायदे विषयक खर्च (वकील फी व दावा वसुली खर्च)	२०.००	९.७३	-१०.२७	१०.००
११	इतर खर्च	५७५.००	११११.५३	५३६.५३	११००.००
१२	निधी व तरतुदी खर्च	१५००.००	२३०५.१८	८०५.१८	२४००.००
१३	इन्कम टॅक्स खर्च	७२५.००	४००.००	-३२५.००	७००.००
१४	निव्वळ नफा	१५७५.००	१००९.६८	-५६५.३२	१२७५.००
	एकूण	१५०७५.००	१४८०८.७०	-२६६.३०	१६४८५.००

सन २०२३-२४ चे उत्पन्नाचे अंदाजपत्रक

अ.क्र.	उत्पन्न तपशिल	२०२२-२३ चा अंदाज	प्रत्यक्ष उत्पन्न	वाढ/घट	२०२३-२४ चा अंदाज
१	कर्ज व्याज उत्पन्न	११७००.००	११२६३.०९	-४३६.९१	१२५००.००
२	सरकारी रोखे व गुंतवणूकीवरील व्याज	२६५०.००	२८७९.१४	२२९.१४	३१५०.००
३	रोखे विक्रीतील नफा	१५०.००	९३.१५	-५६.८५	१५०.००
४	कमीशन उत्पन्न	५०.००	२६.०९	-२३.९१	३५.००
५	इतर उत्पन्न	५२५.००	५४७.२३	२२.२३	६५०.००
	एकूण	१५०७५.००	१४८०८.७०	-२६६.३०	१६४८५.००

सन २०२३-२४ चे भांडवली खर्चाचे अंदाज पत्रक

अ.क्र.	भांडवली खर्च तपशील	२०२२-२३ चा अंदाज	प्रत्यक्ष खर्च	वाढ/घट	२०२३-२४ चा अंदाज
१	फर्निचर व डेडस्टॉक	३५.००	५१.०९	१६.०९	४५.००
२	कॉम्प्युटर	२००.००	६७.३६	-१३२.६४	१३५.००
३	इलेक्ट्रिकल्स	२०.००	२६.१२	६.१२	३०.००
४	सिव्हिल वर्क्स	३०.००	३६.८७	६.८७	५०.००
५	वाहन	१०.००	०.००	-१०.००	१०.००
६	इमारत	५.००	१.४५	-३.५५	५.००
७	ग्रंथालय	०.२५	०.०१	-०.२४	०.२५
	एकूण	३००.२५	१८२.९०	-११७.३५	२७५.२५



Sharad Sahakari Bank Ltd., Manchar Performance at a Glance (Year Wise)

(Rs. In Cr.)

Financial Year	Share Capital	Reserves & Provision	Deposits	Loan & Advances	Investments	Net Profit
1998-99	1.20	1.21	21.66	15.64	7.02	0.27
1999-2000	1.44	1.50	27.67	21.15	9.21	0.62
2000-01	1.64	2.08	38.12	27.73	9.53	0.59
2001-02	1.86	2.50	48.87	31.40	17.25	0.43
2002-03	1.93	2.86	53.86	33.38	18.53	1.14
2003-04	2.10	3.81	64.45	41.05	25.98	1.21
2004-05	2.76	4.80	81.37	60.35	24.28	1.63
2005-06	3.15	6.17	102.18	60.52	43.54	2.03
2006-07	3.72	7.96	109.34	78.96	32.66	1.36
2007-08	4.37	9.20	128.67	90.42	36.64	1.64
2008-09	4.85	10.15	144.42	91.49	53.05	1.62
2009-10	5.81	11.05	185.68	112.32	78.45	2.05
2010-11	7.28	12.54	241.66	147.92	99.77	2.71
2011-12	9.14	16.00	280.19	180.91	109.44	3.61
2012-13	12.65	18.75	327.39	224.42	108.00	4.05
2013-14	18.08	21.53	457.17	324.82	132.88	5.00
2014-15	25.16	25.67	614.70	434.94	158.68	6.41
2015-16	30.58	29.63	739.53	520.81	177.35	7.03
2016-17	35.04	38.71	867.28	627.00	224.75	1.78
2017-18	37.87	51.62	898.36	641.10	246.09	7.43
2018-19	39.20	61.26	1011.28	711.07	241.26	11.12
2019-20	41.46	74.70	1101.58	779.38	336.04	9.32
2020-21	41.93	98.69	1215.32	837.19	373.50	13.46
2021-22	43.30	127.69	1264.91	898.00	365.73	9.42
2022-23	46.06	160.12	1378.84	989.60	424.24	10.10



बँकेने गेल्या पाच वर्षात केलेल्या प्रगतीचा सांख्यिकीय तुलनात्मक तक्ता



(रकम रु.कोटीत)

बँकेने गेल्या पाच वर्षात केलेल्या प्रगतीचा सांख्यिकीय तुलनात्मक तक्ता

तपशिल	२०१८-१९	२०१९-२०	२०२०-२१	२०२१-२२	२०२२-२३
सभासद संख्या	२३८३५	२५१३३	२५५८०	२६३५६	२८२३३
नाममात्र सभासद संख्या	२६७९	२५१५	२२८०	१८४८	१६७३
लाभांश (%)	१०%	-	१०%	१०%	८% (प्रोरेटा)*
ऑडीट वर्ग	अ	अ	अ	अ	अ
वसुल भाग भांडवल	३९.२०	४१.४६	४१.९३	४३.३०	४६.०६
गंगाजळी	१६.३७	१९.४६	२५.५२	२९.८२	३२.३४
इतर निधी	४४.८९	५५.२४	७३.१७	९७.८७	१२७.७८
स्वनिधी	१००.४६	११६.१६	१४०.६२	१७०.९९	२०६.१८
स्वनिधी वाढ प्रमाण (%)	१२.२६%	१५.६३%	२१.०६%	२१.६०%	२०.५८%
ठेवी	१०११.२८	११०१.५८	१२१५.३२	१२६४.९१	१३७८.८४
ठेवीतील वाढ प्रमाण (%)	१२.५७%	८.९३%	१०.३३%	४.०८%	९.०१%
कर्जे	७११.०७	७७९.३८	८३७.१९	८९८.००	९८९.६०
कर्जातील वाढ प्रमाण (%)	१०.९१%	९.६१%	७.४२%	७.२६%	१०.२०%
अग्रक्रम कर्ज	४८८.९२	५४७.६६	५८६.७३	६४४.९७	६९१.७८
अग्रक्रम कर्जाचे प्रमाण (%)	६८.७६%	७०.२७%	७०.०८%	७१.८२%	६९.९१%
गुंतवणूक	२४१.२६	३३६.०४	३७३.५०	३६५.७३	४२४.२४
खेळते भांडवल	११२४.२८	१२२८.८५	१३७१.४६	१४४८.२०	१६०३.९८
नफा	११.१२	९.३२	१३.४६	९.४२	१०.१०
खेळत्या भांडवलाशी नफ्याचे प्रमाण (%)	०.९९%	०.७६%	०.९८%	०.६५%	०.६३%
थकबाकी	५२.०८	७३.२५	६८.०९	७५.१२	८०.३२
थकबाकीचे कर्जाशी प्रमाण (%)	७.३२%	९.४०%	८.१३%	८.३७%	८.१२%
संशयित बुडीत निधी	२६.८६	३२.५२	४५.४५	६०.८०	९५.९१
ढोबळ एन.पी.ए. (Gross N.P.A)	४८.९१	६९.६३	६९.९७	११०.२७	१२३.७७
ढोबळ एन.पी.ए.चे कर्जाशी प्रमाण (%)	६.८८%	८.९३%	८.३६%	१२.२८%	१२.५१%
नक्त एन.पी.ए. (Net N.P.A)	२२.०५	३७.११	२४.५२	४९.४७	२७.८६
नक्त एन.पी.ए.चे कर्जाशी प्रमाण (%)	३.२२%	४.९७%	३.१०%	५.९१%	३.१२%
निव्वळ संपत्ती (Net Worth)	७७.६६	८४.४३	९५.७५	१०१.०६	९०.३३
भांडवल पर्याप्तता निधी (CRAR)	१२.०८%	१२.०४%	१२.८५%	१३.१०%	१२.०२%

सध्याचा पोटनियम क्र.	सध्याचा पोटनियम	दुरुस्तीनंतरचा पोटनियम
४)	<p>व्याख्या :-</p> <p>८) 'मुख्य कार्यकारी अधिकारी' म्हणजे बँकेतील सर्वोच्च कार्यकारी अधिकारी होय. सदर अधिकाऱ्यास इतर कोणत्याही नावाने उदा.सरव्यवस्थापक, कार्यकारी संचालक असे संबोधले तरी त्यास मुख्य कार्यकारी अधिकारी असेच समजण्यात यावे.</p>	<p>व्याख्या :-</p> <p>८) 'व्यवस्थापकीय संचालक' म्हणजे बँकेतील सर्वोच्च कार्यकारी अधिकारी होय. सदर अधिकारी बँकेचे मा.अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक मंडळ यांच्या थेट नियंत्रणाखाली काम करेल व अधिकारी/कर्मचारी आणि संचालक मंडळ यामधील दुवा म्हणून काम करतील.</p> <p>८अ) 'मुख्य कार्यकारी अधिकारी' म्हणजे उप सर्वोच्च कार्यकारी अधिकारी होय. सदर अधिकाऱ्यास इतर कोणत्याही नावाने उदा.सरव्यवस्थापक, कार्यकारी संचालक असे संबोधले तरी त्यास मुख्य कार्यकारी अधिकारी असेच समजण्यात यावे व ते व्यवस्थापकीय संचालक यांच्या नियंत्रणाखाली कार्यरत असतील</p>
५०)	<p>मुख्य कार्यकारी अधिकारी, त्यांचे अधिकार व त्यांची कर्तव्ये Appointed of Chief Executive Officer</p> <p>1.The Chief Executive Officer of the Bank shall be appointed by the Board as per fit and proper criteria issued by Reserve bank of India from time to time. He shall be a full time employee of the Bank and he shall aid and assist the Board in their functions. The Chief Executive shall be functional director of the Board. The Chief Executive, under the general superintendence, direction and control of the Board shall exercise the powers and discharge the functions specified.</p> <p>२. मुख्य कार्यकारी अधिकारी यांची नेमणूक करणेपुर्वी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कडून लेखी परवानगी घेणे आवश्यक राहिल. मुख्य कार्यकारी अधिकारी यांची नेमणूक केल्यानंतर त्यास पुढील वार्षिक सर्वसाधारण सभा किंवा विशेष सर्वसाधारण सभेपुढे विषय ठेवून नेमणूकीबाबत कार्यांतर मंजूरी घेणे आवश्यक राहिल. किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी यांची नेमणूक करण्यापूर्वी वार्षिक सर्वसाधारण सभा किंवा विशेष सर्वसाधारण सभा यापुढे विषय ठेवून सभेच्या मान्यतेनंतर त्यांची नेमणूक करता येवू शकेल.</p>	<p>मुख्य कार्यकारी अधिकारी, त्यांचे अधिकार व त्यांची कर्तव्ये अ) Appointed of Managing Director or Chief Executive Officer</p> <p>1 .The Managing Director or Chief Executive Officer of the Bank shall be appointed by the Board as per fit and proper criteria issued by Reserve bank of India from time to time. He shall be a full time employee of the Bank and he shall aid and assist the Board in their functions. The Managing Director or Chief Executive shall be functional director of the Board. The Managing Director or Chief Executive, under the general superintendence, direction and control of the Board shall exercise the powers and discharge the functions specified.</p> <p>२.व्यवस्थापकीय संचालक किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी यांची नेमणूक करणेपुर्वी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कडून लेखी परवानगी घेणे आवश्यक राहिल. व्यवस्थापकीय संचालक किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी यांची नेमणूक केल्यानंतर त्यास पुढील वार्षिक सर्वसाधारण सभा किंवा विशेष सर्वसाधारण सभेपुढे विषय ठेवून नेमणूकीबाबत कार्यांतर मंजूरी घेणे आवश्यक राहिल. अथवा व्यवस्थापकीय संचालक किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी यांची नेमणूक करण्यापूर्वी वार्षिक सर्वसाधारण सभा किंवा विशेष सर्वसाधारण सभा यापुढे विषय ठेवून सभेच्या मान्यतेनंतर त्यांची नेमणूक करता येवू शकेल.</p>
	<p>ब) मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे अधिकार व कर्तव्य</p>	<p>ब) व्यवस्थापकीय संचालक किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे अधिकार व कर्तव्य</p> <p>व्यवस्थापकीय संचालक थेट बँकेचे अध्यक्ष व संचालक मंडळ यांचे नियंत्रणाखाली काम करतील. तसेच ते संचालक मंडळ व अधिकारी/कर्मचारी यामध्ये कामकाजाच्या दृष्टीने दुवा म्हणून कार्यरत राहतील.</p> <p>मुख्य कार्यकारी अधिकारी हे व्यवस्थापकीय संचालक यांचे नियंत्रणाखाली काम करतील.</p> <p>व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी या दोन्ही पदांसाठी खालील अधिकार व कर्तव्य अधोरेखित करणेत येत आहे.</p>

शरद सहकारी बँक लि., मंवर पोटनियम जुने व पोटनियम नवीन बदल

सध्याचा पोटनियम क्रं.	सध्याचा पोटनियम	दुरुस्तीनंतरचा पोटनियम
	१.बँकेच्या दैनंदिन व्यवस्थापनावर लक्ष ठेवणे.	१.बँकेच्या दैनंदिन व्यवस्थापनावर लक्ष ठेवणे.
	२.बँकेच्या वतीने बँकेची खाती चालविणे तसेच रोखतेसाठी सेफ डिपॉझीट लॉकर्सची सुविधा उपलब्ध करणे.	२.बँकेच्या वतीने बँकेची खाती चालविणे तसेच रोखतेसाठी सेफ डिपॉझीट लॉकर्सची सुविधा उपलब्ध करणे.
	३.बँकेच्या वतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांवर व पत्रांवर सहा करणे.	३.बँकेच्या वतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांवर व पत्रांवर सहा करणे.
	४.बँकेच्या वतीने आवश्यक ती सर्व हिशेबाची पुस्तके ठेवणे, आवश्यक ते सर्व रेकॉर्ड तयार ठेवणे, कायदा, नियम आणि उपविधीनुसार आवश्यक त्या ठिकाणी विहित नमुन्यातील विवरण पत्रके दाखल करणे यासंबंधीची सर्व योजना करणे.	४.बँकेच्या वतीने आवश्यक ती सर्व हिशेबाची पुस्तके ठेवणे, आवश्यक ते सर्व रेकॉर्ड तयार ठेवणे, कायदा, नियम आणि उपविधीनुसार आवश्यक त्या ठिकाणी विहित नमुन्यातील विवरण पत्रके दाखल करणे यासंबंधीची सर्व योजना करणे.
	५.अध्यक्षांच्या सूचनेनुसार सर्वसाधारण सभा, संचालक मंडळ सभा बोलावणे, कार्यकारी समिती आणि उपसमित्यांच्या सभा बोलवणे आणि सदर सभांचे इतिवृत्त तयार करणे.	५.अध्यक्षांच्या सूचनेनुसार सर्वसाधारण सभा, संचालक मंडळ सभा बोलावणे, कार्यकारी समिती आणि उपसमित्यांच्या सभा बोलवणे आणि सदर सभांचे इतिवृत्त तयार करणे.
	६.संचालक मंडळाच्या संमतीने बँकेतील विविध जागांकरिता नेमणूक करणे.	६.संचालक मंडळाच्या संमतीने बँकेतील विविध जागांकरिता नेमणूक करणे.
	७.बँकेची उद्दीष्ट, विविध धोरणे तसेच भविष्यकाळासंबंधी नियोजन करण्याकरिता संचालक मंडळास मदत करणे.	७.बँकेची उद्दीष्टे, विविध धोरणे तसेच भविष्यकाळासंबंधी नियोजन करण्याकरिता संचालक मंडळास मदत करणे.
	८.संचालक मंडळास वेळोवेळी आवश्यक ती माहिती देणे तसेच बँकेच्या कामकाजाविषयी रिझर्व्ह बँकेने दिलेल्या कॅलेंडर ऑफ रिव्हिड प्रमाणे वेळोवेळी माहिती देणे व रिझर्व्ह बँकेच्या वार्षिक निरीक्षणासंबंधी माहिती देणे.	८.संचालक मंडळास वेळोवेळी आवश्यक ती माहिती देणे तसेच बँकेच्या कामकाजाविषयी रिझर्व्ह बँकेने दिलेल्या कॅलेंडर ऑफ रिव्हिड प्रमाणे वेळोवेळी माहिती देणे व रिझर्व्ह बँकेच्या वार्षिक निरीक्षणासंबंधी माहिती देणे.
	९.संचालक मंडळाच्या सभेमध्ये ठेवण्यात येणाऱ्या प्रत्येक विषयाबाबत स्वतःचे स्पष्ट मत, सूचना आणि सल्ला लेखी स्वरूपात देणे.	९.संचालक मंडळाच्या सभेमध्ये ठेवण्यात येणाऱ्या प्रत्येक विषयाबाबत स्वतःचे स्पष्ट मत, सूचना आणि सल्ला लेखी स्वरूपात देणे.
	१०.बँकेच्या वतीने न्यायालयीन प्रक्रियेसाठी वकीलांची नेमणूक करणे.	१०.बँकेच्या वतीने न्यायालयीन प्रक्रियेसाठी वकीलांची नेमणूक करणे.
	११.आर्थिक वर्ष संपल्यानंतर ३० दिवसांमध्ये वार्षिक अहवाल, हिशेबाची परिपत्रके संचालक मंडळाच्या संमतीसाठी तयार करणे.	११.आर्थिक वर्ष संपल्यानंतर ३० दिवसांमध्ये वार्षिक अहवाल, हिशेबाची परिपत्रके संचालक मंडळाच्या संमतीसाठी तयार करणे.
	१२.संचालक मंडळाने प्रदान केलेले व पोटनियमानुसार प्राप्त झालेल्या अधिकारानुसार बँकेच्या कामकाजातील कर्तव्ये पार पाडणे.	१२.संचालक मंडळाने प्रदान केलेले व पोटनियमानुसार प्राप्त झालेल्या अधिकारानुसार बँकेच्या कामकाजातील कर्तव्ये पार पाडणे.
	१३.मुख्य कार्यकारी अधिकारी स्वतःला आवश्यक वाटतील असे काही अधिकार बँकेतील इतर अधिकाऱ्यांना बँकेच्या संचालक मंडळाच्या पूर्व परवानगीने प्रदान करू शकतील.	१३.मुख्य कार्यकारी अधिकारी स्वतःला आवश्यक वाटतील असे काही अधिकार बँकेतील इतर अधिकाऱ्यांना बँकेच्या संचालक मंडळाच्या पूर्व परवानगीने प्रदान करू शकतील.
	१४.मुख्य कार्यकारी अधिकारी बँकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये उपस्थित असणाऱ्या सभासदांच्या उपस्थितीचे सर्व रेकॉर्ड तयार करून स्वतःच्या कस्टडीमध्ये ठेवतील.	१४.मुख्य कार्यकारी अधिकारी बँकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये उपस्थित असणाऱ्या सभासदांच्या उपस्थितीचे सर्व रेकॉर्ड तयार करून स्वतःच्या कस्टडीमध्ये ठेवतील.
	१५.सर्वसाधारण सभा झाल्यानंतर एक महिन्यांचे आत उपस्थित सभासदांची यादी निबंधकांकडे पाठविण्याची	१५.सर्वसाधारण सभा झाल्यानंतर एक महिन्यांचे आत उपस्थित सभासदांची यादी निबंधकांकडे पाठविण्याची जबाबदारी मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेवर राहिल. तसेच सदर यादी सर्व शाखा व रजिस्टर्ड

शरद सहकारी बँक लि., मंचर पोटनियम जुने व पोटनियम नवीन बदल



सध्याचा पोटनियम क्र.	सध्याचा पोटनियम	दुरुस्तीनंतरचा पोटनियम
	जबाबदारी मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेवर राहिल. तसेच सदर यादी सर्व शाखा व रजिस्टर्ड ऑफीसच्या नोटीस बोर्डवर प्रदर्शित करतील.	ऑफीसच्या नोटीस बोर्डवर प्रदर्शित करतील.
	१६.व्यवस्थापन मंडळामध्ये एक्स ऑफिशिओ म्हणून कामकाज करू शकेल. त्यास मतदानाचा अधिकार रहाणार नाही.	१६.व्यवस्थापन मंडळामध्ये एक्स ऑफिशिओ म्हणून कामकाज करू शकेल. त्यास मतदानाचा अधिकार रहाणार नाही.
	१७.व्यवस्थापन मंडळाचे सभांचे आयोजन करेल, सभांचे इतिवृत्त लिहिणे, कागदपत्रे जतन करणे, मंडळाचे कामकाजाचे अहवाल संचालक मंडळ सभेपुढे ठेवण्याचे कार्य करेल.	१७.व्यवस्थापन मंडळाचे सभांचे आयोजन करेल, सभांचे इतिवृत्त लिहिणे, कागदपत्रे जतन करणे, मंडळाचे कामकाजाचे अहवाल संचालक मंडळ सभेपुढे ठेवण्याचे कार्य करेल.
		याशिवाय व्यवस्थापकीय संचालक यांना खालील अतिरिक्त अधिकार व कर्तव्य बजवावे लागेल.
		१.बँकेच्या कामकाजासाठी कायदेशीर पॅनेल तयार करणे, आर्किटेक्ट पॅनेल, इंजिनिअर पॅनेल तयार करणे, तसेच आय.टी.सल्लागार, गुंतवणूक सल्लागार यांचे पॅनेल अद्यावत करणे. व त्यांचेशी सल्लामसलत करून बँकेसाठी उपयुक्त बाबी अंमलात आणणे.
		२.बँकेच्या एकूण कामकाजामध्ये अंतर्गत तपासणी व नियंत्रण (Internal Check and control), बँकेचे जोखीम व्यवस्थापन(Risk Management), जिंदगी व देयता व्यवस्थापन (Asset Liability Management), रोखता व्यवस्थापन (Liquidity Management) या सर्व बाबींमध्ये लक्ष घालणे.
		३.बँकेसाठी व्यावसायिक आराखडा (Business Plan) तयार करणे व Business model प्रमाणे कर्जे, ठेवी, बचत व चालू खाते संदर्भात उद्दीष्ट ठरविणे, उद्दीष्टे शाखांना देणे. व शाखांचा तिमाही आढावा घेवून उद्दीष्ट पूर्तीसाठी सर्व सेवकांना उद्युक्त करणे.
		४.रिझर्व्ह बँक आफ इंडिया, NAFCUB , जिल्हा असोसिएशन यांचेकडून येणाऱ्या तसेच महाराष्ट्र शासनाचे सहकार खात्याकडून येणाऱ्या परिपत्रकांच्या नोंदी घेवून त्याचे टिपन तयार करून संचालक मंडळापुढे ठेवणे व त्याची काटेकोर अंमलबजावणी करणे.
		५. बँकेच्या विविध लेखापरिक्षकांनी केलेल्या लेखापरिक्षणातील दोष दुरुस्ती करून त्याचा अहवाल दर्जेदार होईल याची काळजी घेवून व त्रुटींची दुरुस्ती होवू नये याची काळजी घेणे.
		६.बँकेमध्ये कामचुकार कर्मचारी तसेच चुका करणारे कर्मचारी, बँकेच्या हितास बाधा आणणारे कर्मचारी, अफरातफर व तत्सम कृतीमध्ये अडकलेले कर्मचारी यांचेवर तातडीने सेवक नियमातील कार्यवाही प्रमाणे कारवाई करून बँकेच्या कर्मचाऱ्यांमध्ये कडक शिस्त ठेवणे आणि त्याचबरोबर कर्मचाऱ्यांना वेळोवेळी प्रशिक्षण आयोजन करणे व कर्मचाऱ्यांचे नितीधैर्य वाढवणे.
		७.वरील कामकाजा व्यतिरिक्त बँकेचे मा.अध्यक्ष ज्या सुचना देतील त्याचे बँकेच्या हितासाठी पालन करणे.

प्रशासकीय अधिकारी



प्र. व्यवस्थापकीय संचालक
मुख्य कार्यकारी अधिकारी
उप मुख्य कार्यकारी अधिकारी
प्रभारी उप मुख्य कार्यकारी अधिकारी
अकाउंट विभाग प्रमुख
कर्ज विभाग प्रमुख
प्रशासन विभाग प्रमुख
वसुली विभाग प्रमुख
अंतर्गत तपासणी विभाग प्रमुख
संगणक विभाग प्रमुख
बोर्ड सेक्रेटरी

श्री राजेंद्र जयराम देशमुख
श्रीमती ज्योत्सना रघुनाथ काकडे
श्री.वसंत निळकंठ कुलकर्णी (दि. ३१/७/२०२३ पर्यंत)
श्री.सुनिल गंगाधर दणाईत
श्री.गणपत बबन पाचपुते
श्री.जयराम ज्ञानेश्वर दैने
श्री.अभय दत्तात्रय आवटे
श्री.राजाराम मारुती डेरे
श्री.रविंद्र दत्तात्रय नाईकडे
श्री.सचिन कृष्णराव जाधव
सौ.अश्विनी महेंद्र भोर

वैधानिक लेखापरिक्षण



मे.देशपांडे आणि मेंडीस, चार्टर्ड अकाउंटंट्स, पुणे

समवर्ती लेखापरिक्षक



मे.दिलीप डी.कटारे, सी.ए.
मे.योगेश तनपुरे अॅन्ड असोसिएट्स, सी.ए.

मे.बी.बी. थोरात अॅन्ड असोसिएट्स, सी.ए.
मे.लुणावत अॅन्ड असोसिएट्स, सी.ए.

कर लेखापरिक्षक



मे.गुंड गावडे आणि कंपनी, चार्टर्ड अकाउंटंट्स, पुणे

मार्गदर्शक संस्था



इंडियन बँक्स असोसिएशन, मुंबई
नॅशनल फेडरेशन ऑफ अर्बन को-ऑप.बँक लि.दिल्ली
दि महाराष्ट्र अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशन लि., मुंबई
दि महाराष्ट्र अर्बन को-ऑप.बँक्स फेडरेशन लि., मुंबई
वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी प्रबंध संस्थान, पुणे
महाराष्ट्र राज्य, सहकारी संघ, पुणे
पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशन लि., पुणे

भारतीय रिझर्व्ह बँक, मुंबई
कॉलेज ऑफ अॅग्रीकल्चर बँकिंग, भारतीय रिझर्व्ह बँक, पुणे
सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे
विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था, पुणे
जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, पुणे
सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, मंचर
नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, मुंबई

बँकर्स



एच.डी.एफ.सी बँक
आय.सी.आय.सी.आय बँक
आय.डी.एफ.सी बँक
अॅक्सिस बँक
इन्डसंड बँक
एम.एस.सी बँक, मुंबई
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. पुणे
अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., अहमदनगर

भारतीय रिझर्व्ह बँक, मुंबई
स्टेट बँक ऑफ इंडिया
बँक ऑफ इंडिया
युनियन बँक ऑफ इंडिया
सेंट्रल बँक ऑफ इंडिया
बँक ऑफ महाराष्ट्र
आय.डी.बी.आय. बँक

सुवर्णमहोत्सवी अध्यक्ष कारकीर्द..



स्व. मा. दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील
संस्थापक/अध्यक्ष
(१९७४-१९७७)



स्व. मा. एकनाथ मारुती मोरडे
अध्यक्ष
(१९७७-१९७८)



स्व. मा. बाळासाहेब धोंडूशेठ काळे
अध्यक्ष
(१९७८-१९७९)



स्व. मा. सिताराम कृष्णाजी बेंडे
अध्यक्ष
(१९७९-१९८१)



स्व. मा. भाऊसाहेब नामदेव थोरात
अध्यक्ष
(१९८३-१९८८)



स्व. मा. महादेव बाजीराव धुमाले
अध्यक्ष
(१९८८-१९९०)



स्व. मा. विठ्ठलराव सखाराम बाणखेले
अध्यक्ष
(१९९०-१९९१)



मा. तुकाराम विठ्ठल कानडे
अध्यक्ष
(१९९१-१९९२)



स्व. मा. नारायणराव महादेव हिंगे पाटील
अध्यक्ष
(१९९२-१९९३)



स्व. मा. हरीभाऊ नारायण भोर
अध्यक्ष
(१९९३-१९९६)



स्व. मा. रामदास नारायण भोर
अध्यक्ष
(१९९६-१९९७)



मा. बाळासाहेब विठ्ठलराव बाणखेले
अध्यक्ष
(१९९७-१९९८)



मा. जयसिंगराव बाळासाहेब काळे
अध्यक्ष
(१९९८-१९९९)



मा. अण्णासाहेब बाबुराव जाधव
अध्यक्ष
(१९९९-२००१, २००२-२००३)



मा. सुर्यकांत विठ्ठल थोरात
अध्यक्ष
(२००१-२००२)



मा. देवेंद्र प्रकाशशेट शहा
अध्यक्ष
(२००३ पासून)

४९ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची क्षणचित्रे



४९ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेस सभासदांना संबोधित करताना मा.ना. दिलीपरावजी वळसे पाटील साहेब



४९ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेस सभासदांना संबोधित करताना बँकेचे अध्यक्ष मा.श्री. देवेंद्र शहा



४९ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेस सभासदांना संबोधित करताना बँकेचे उपाध्यक्ष मा.श्री. विवेक वळसे पाटील



४९ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेस सभासदांना संबोधित करताना व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष, मा.श्री. प्रमोद कर्नाड



४९ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अहवाल वाचन करताना मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती ज्योत्सना काकडे



४९ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेस उपस्थित सभासदचा कामकाजात सहभाग

UPI पेमेंट सिस्टम उद्घाटन समारंभ



UPI Payment System शुभारंभ प्रसंगी
बँकेचे अध्यक्ष मा.श्री.देवेंद्र शहा व मा.संचालक मंडळ



ग्राहकांना QR कोड वितरीत करताना
मा.पुर्वाताई वळसे पाटील, संचालिका राष्ट्रीय ग्रामीण विकास केंद्र

सेवक मेळावा



बँकेच्या सेवक मेळाव्यास मार्गदर्शन करताना
बँकेचे उपाध्यक्ष मा.श्री. विवेक वळसे पाटील



बँकेच्या सेवक मेळाव्यास मार्गदर्शन करताना
मा.श्री. अमित जाधव



बँकेच्या सुवर्ण महोत्सवी ठेव योजना शुभारंभ प्रसंगी
उपस्थित मा.संचालक व सेवक वर्ग



शरद शैक्षणिक कर्ज कार्यशाळा प्रसंगी



मा. श्री. अतुल बेनके आमदार जुन्नर तालुका यांची शरद बँकेच्या मुख्य
कार्यालयास सदिच्छा भेट

कर्ज वितरण



नारायणगाव शाखा- शैक्षणिक संकुलास अर्थसहाय्य



गुलटेकडी शाखा- वाहन अर्थसहाय्य



संगमनेर शाखा- वस्त्र दालन अर्थसहाय्य



वाशी शाखा- बांधकामास अर्थसहाय्य



घोडेगाव शाखा- वाहन अर्थसहाय्य



पारगाव शाखा- वाहन अर्थसहाय्य

कर्ज वितरण



अहमदनगर शाखा- वस्त्र दालन अर्थसहाय्य



कामशेत शाखा- लघुउद्योगास अर्थसहाय्य



बेल्हे शाखा- गायगोठा अर्थसहाय्य



शिरूर शाखा- अन्नप्रक्रिया उद्योगास अर्थसहाय्य



भावपूर्ण
श्रध्दांजली

शरद सहकारी बँक लि. मंचरचे ज्येष्ठ सभासद
कै.बाबुरावदादा बांगर

अहवाल काळात बँकेचे सभासद, हितचिंतक, तसेच थोर समाजसेवक व भारत मातेच्या रक्षणार्थ आपल्या प्राणांची आहुती देणारे लष्करी जवान, पोलीस, तसेच सामाजिक, राजकिय, धार्मिक, शैक्षणिक क्षेत्रातील थोर व्यक्ती, शास्त्रज्ञ, लेखक, कवी, साहित्यिक, कलावंत, यांचे दुखःद निधन झाले अशा सर्वांना बँकेच्या वतीने भावपूर्ण श्रध्दांजली ।



पुणे जिल्हयाचा अभिमान

चांद्रयान-३ मोहिमेस पुणे जिल्ह्यातील व
बँकेच्या कार्यक्षेत्रातील भूमिपुत्रांचा हातभार!




श्री.संदेश पोपट भालेराव



श्री.आसिफ महालदार




श्री.मयुरेश शेते



श्री.रमेशजी दौंडकर

मिशन चांद्रयान ३



श्रीमती मृणाल नंदकिशोर गांजाळे
यांना त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल केंद्र सरकारचा
वर्ष २०२३ चा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार
जाहीर झाला आहे.
त्यांचे हार्दिक अभिनंदन.



आमच्या शाखा

• मंचर	: ०२१३३-२२३६०३	• घाटकोपर (प.)	: ०२२-२५१३००१३
• घोडेगाव	: ०२१३३-२४४४०३	• कामशेत	: ०२११४-२६२०३१
• गुलटेकडी	: ०२०-२४२७१३०३	• बेल्हे	: ०२१३२-२७६८६८
• नारायणगाव	: ०२१३२-२४२९४७	• जुन्नर	: ०२१३२-२२३९००
• ओतूर	: ०२१३२-२६४४१९	• वाडा	: ०२१३५-२८४३०३
• पारगाव	: ०२१३३-२८४५०३	• चाकण	: ०२१३५-२४९२०३
• मलठण	: ०२१३८-२५७२२२	• संगमनेर	: ०२४२५-२२२०२०
• आळेफाटा	: ०२१३२-२६३४०३	• अहमदनगर	: ०२४१-२४२९६९७
• राजगुरुनगर	: ०२१३५-२२२३०३	• कामोठे	: ०२२-२७४३१२८५
• शिक्रापूर	: ०२१३७-२८६२७३	• औरंगाबाद	: ०२४०-२४५२९९९
• भोसरी	: ०२०-२७२३९४००	• निघोज	: ०२४८८-२३०६०३
• शिरूर	: ०२१३८-२२२०२३	• कोपरखैरणे	: ०२२-२७५५००५२
• नेरुळ	: ०२२-२७७१००७१	• वाशी, नवी मुंबई	: ०२२-२७८३०९०४
		• वाघोली	: ७०२८० १३६२५

प्रेषक



मा.श्री. देवेंद्र प्रकाशशेठ शहा
अध्यक्ष

शरद सहकारी बँक लि., मंचर

बँकिंगपेक्षाही खूप काही!

मुख्य कार्यालय :
मार्केट यार्ड, मंचर, ता. आंबेगाव,
जिल्हा - पुणे - ४१० ५०३
दूरध्वनी : ०२१३३- २२३१०३, २२५४५०

ho@sharadbank.com
www.sharadbank.com
Toll Free No.: 1800-233-2124

प्रति,
